JINDAL DRILLING & INDUSTRIES LTD.

INTERIM CORPORATE OFFICE: PLOT NO.106, SECTOR-44, GURGAON-122 002 HARYANA (INDIA)

TEL: +91-124-4624000, 2574326, 2575626 • FAX: +91-124-2574327

E-mail: contacts@jindaldrilling.in Website: www.jindal.com

CIN: L27201MH1983PLC233813

CORPORATE OFFICE: PLOT NO. 30, INSTITUTIONAL SECTOR-44, GURGAON-122 002 HARYANA (INDIA)

JDIL/SECT/2023-24

16th February, 2024

BSE Ltd

25th Floor, P.J. Towers, Dalal Street, Mumbai-400 001 Security Code: 511034 **National Stock Exchange of India Limited**

Exchange Plaza, C-1, Block-G Bandra-Kurla Complex Bandra (E), Mumbai – 400 051 Security Code: JINDRILL

Sub: Newspaper advertisements in respect of Postal Ballot Notice

Dear Sir/Ma'am,

Pursuant to Regulation 47 and other applicable provisions of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended, please find enclosed herewith copies of the Newspaper advertisements published in Business Standard (in English) and Mumbai Lakshadeep (in Marathi) subsequent to dispatch of Notice of Postal Ballot to the shareholders of the Company through permitted mode.

This is for your kind information and record.

Please acknowledge receipt.

Thanking you,

Yours faithfully,

For Jindal Drilling and Industries Limited

(P K Rustagi) Chief Financial Officer

Encl.: As stated above





REGD. OFFICE: PIPE NAGAR, VILLAGE-SUKELI, N.H. 17, B.K.G. ROAD, TALUKA ROHA, DISTT. RAIGAD - 402126 (MAHARASHTRA)

TEL: +91-02194-238511, 238512, 238567, 238569 • FAX: +91-02194-238513

MEMBER: INTERNATIONAL ASSOCIATION OF DRILLING CONTRACTORS, HOUSTON, TEXAS, USA



(₹ Crores)



CELEBRITY FASHIONS LIMITED

Email: investorservices@celebritgroup.com Website: www.celebritygroup.com Phone No: 044 - 4343 2200/2300; Fax No: 044 - 4343 2128 CIN: L17121TN1988PLC015655

Extract of Unaudited Financial Results for

L	the Quarter and Nine Months Ended 31 st December 2023 (Rs. In Crores) Unaudited									
SI. No.		Quarter ended	Nine Months ended	Quarter ended						
		31.12.2023	31.12.2023	31.12.2022						
1	Total income from operations	71.89	248.15	95.22						
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	0.45	2.82	2.50						
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	0.45	2.86	2.50						
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	0.45	2.86	2.50						
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	0.45	2.86	2.30						
6	Paid up Equity Share Capital (Face Value of Rs.10/- each)	54.05	54.05	51.67						
7	Reserves (excluding Revaluation Reserves) as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	-						
8	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)									
	- Basic (In Rs.)	0.08	0.53	0.43						
	- Diluted (In Rs.)	0.08	0.53	0.43						
Not	· · · · · · · · · · · · · · · · · · ·									

a) The above is an extract of the detailed format of unaudited financial results for the quarter & nine month ended 31st December 2023 filed with the Stoci Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the same are available on the website of the Stock Exchanges www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website www.celebritygroup.com b) The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their meeting held on 14

February, 2024. The results have been subjected to limited review by the Statutory Auditors of the Company. c) The above financial results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) - 34 "Interim Financial Reporting" as prescrib under Section 133 of the Companies Act, 2013 read with Rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 and the Companies (Indian

Accounting Standards) Amendment Rules, 2016. t) The Company operates exclusively in the segment of garments. This in the context of Indian Accounting Standard 108 (Ind AS 108) "Operating Segments

> For and on behalf of Board Celebrity Fashions Limited

Vidyuth Rajagopal Date :14th February 2024 Managing Director DIN: 07578471 Place : Chennai

AURO INFRA PRIVATE LIMITED

A AURO INFRA (formerly known as Aurobindo Realty & Infrastructure Private Limited) Registered Office: 21st Floor, Wing A, Galaxy, Plot No:1, Sy.No.83/1 Hyderabad Knowledge City, Raidurg (Panmaktha) Hyderabad - 500081, Telangana Website: www.auroinfra.com | Email ID: cs@auroinfra.com | CIN: U45500TG2016PTC111433

Extract of the Statement of Standalone Unaudited Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2023

(All amounts are in Indian Rupees in Millions except share data and unless otherwise stated)

	Quarter ended	Quarter ended	Year ended
Particulars	December 31, 2023	December 31, 2022	March 31, 2023
	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Income from Operations	3,569.85	3,020.80	10,926.05
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	422.68	335.18	1,648.11
Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	385.48	335.18	1,499.31
Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	264.95	234.89	1,041.51
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	264.88	234.96	1,041.23
Paid up Equity Share Capital	2,036.40	2,036.40	2,036.40
Reserves (excluding Revaluation Reserve)	3,231.66	2,158.54	2,611.89
Security Premium Account	5,517.78	5,517.78	5,517.78
Networth	12,029.34	10,363.49	11,409.55
Paid Up Debt Capital/ Outstanding Debt	5,416.89	7,412.09	5,078.54
Current Ratio (in times)	1.80	3.53	2.88
Outstanding Redeemable Preference Share		Not applicable	
Debt Equity Ratio (in times)	1.61	1.35	1.49
Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)			
1. Basic: (Rs.) (not annualised)	1.30	1.15	5.11
2. Diluted: (Rs.) (not annualised)	1.30	1.15	5.11
Capital Redemption Reserve	-	-	-
Debenture Redemption Reserve	541.69	675.00	507.85
Debt Service Coverage Ratio (in times)	1.65	1.00	0.56
Interest Service Coverage Ratio (in times)	2.27	12.08	17.38

- a) The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with BSE Limited under Regulation 52 of the LODR Regulations. The full format of the quarterly financial results are available on the website of BSE Limited and the company i.e. (https://www.auroinfra.com/results-and-reports).
- b) For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to BSE LImited and can be accessed on https://www.auroinfra.com/results-and-reports

For Auro Infra Private Limited (formerly known as Aurobindo Realty & Infrastructure Private Limited)

Nine Months Ended Vear Ender

Place : Hyderabad Date : 13th February 2024

Vasantha Kumar Reddy Vasireddy Whole-Time Directo DIN:09269371





CIN: L27100PN2010PLC137493 392 E Ward Shahunuri Assembly Road Kolhanur - 416001 Tel: (0231) 2658375 Email: nmm@synergygreenind.com Website: www.synergygreenind.com

Extract of Statement of Unaudited Financial Results for the Ouarter & Nine months ended on December 31, 2023 (Rs. In Lakhs except earning per share data)

			Juarter Ende	ed	Nine Mor	Year Ended	
Sr. No.	Particulars	31/12/2023	30/09/2023	31/12/2022	31/12/2023	31/12/2022	31.03.2023
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1	Total income from operations	8,853.97	7,206.76	6,789.90	24,480.78	20,481.21	29,014.83
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax and Exceptional items)	360.54	437.08	(71.14)	1,162.21	(389.31)	69.29
3	Net Profit /(Loss) for the period before tax (after Exceptional items)	360.54	437.08	(71.14)	1,162.21	(389.31)	69.29
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	261.45	320.53	(72.22)	830.83	(256.34)	86.74
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	252.59	328.39	(75.23)	831.86	(265.37)	94.86
6	Equity Share Capital	1,413.00	1,413.00	1,413.00	1,413.00	1,413.00	1,413.00
7	Other equity excluding Revaluation Reserves	1	1	1	1	1	2,098.22
8	Earnings Per Share (of Rs. 10/-each) (for Continuing and discontinued of operations) 1. Basic: 2. Diluted:	1.85	2.27	(0.51)	5.88	(1.81)	0.61

Place: Kolhapur

Dated: 14.02.2024

- The above unaudited financial results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on February 14, 2024. The Statutory Auditors have carried out the Limited Review for the quarter and nine months ended December 31, 2023 pursuant to the Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended.
- The above is an extract of the detailed format of Financial Results for the quarter and nine months ended December 31, 2023 filed with the stock Exchange under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full formats of Quarterly financial results are available on the Stock Exchange of BSE at www.bseindia.com, NSE at www.nseindia.com and on company's website at www.synergygreenind.com.

For and on behalf of the Board of Directors Sd/-

Sachin R. Shirgaokar **Chairman & Managing Director** DIN:00254442

Ipca Laboratories Limited

Regd. Office: 48, Kandivli Industrial Estate, Kandivli (W), Mumbai 400 067 CIN: L24239MH1949PLC007837

Tel:+91 22 6647 4444, E-mail: investors@ipca.com Website: www.ipca.com EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED **DECEMBER 31, 2023**

		DEGELLIE	,			(0.0.00)	
Sr.			Quarter ended		Nine Mon	ths Ended	Year ended
No.	Particulars	Dec 31, 2023 Reviewed	Sept 30, 2023 Reviewed	Dec 31, 2022 Reviewed	Dec 31, 2023 Reviewed	Dec 31, 2022 Reviewed	March 31, 2023 Audited
1	Total Income from operations	2,052.86	2,033.96	1,546.00	5,672.03	4,732.69	6,244.32
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax,	220.88	225.36	169.34	698.06	615.85	745.29
	Exceptional and/or Extraordinary items)						
3	Net Profit / (Loss) for the period before tax	288.89	225.36	169.34	766.07	615.85	745.29
	(after Exceptional and/or Extraordinary items)						
4	Net Profit / (Loss) for the period after tax,	179.88	145.06	107.84	487.76	394.80	471.32
	after Exceptional and/or Extraordinary items,						
	share of profit / (loss) of associates and						
	joint venture and non-controlling interests						
5	Total Comprehensive Income for the period	222.03	135.73	116.10	520.62	406.31	486.33
	[Comprising Profit / (Loss) for the period (after						
_	tax) and Other Comprehensive Income (after tax)]	05.07	05.07	05.07	05.07	05.07	05.07
6	Equity Share Capital	25.37	25.37	25.37	25.37	25.37	25.37
7 8	Other Equity (excluding revaluation reserve)	-	-	-	-	-	5,816.65
٥	Earnings per share of ₹ 1/- each						
	(not annualised):	7.09	5.72	4.25	19.23	15.56	18.58
	Basic (₹)	7.09	5.72	4.25	19.23	15.56	18.58
_	Diluted (₹)	7.09	5.72	4.25	19.23	15.56	10.08
Not	es:						

Place : Mumbai

Date : February 14, 2024

The above is an extract of the detailed format of the Unaudited Consolidated Financial Results for the guarter and nine months ended on December 31, 2023 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of these Financial Results are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and on the website of the Company (www.ipca.com)

Additional information on Unaudited Standalone Financial Results is as follows: (₹ Crores) Nine Months Ended Year ended **Particulars** Sept 30, Dec 31. March 31, 2023 2023 2022 2023 2022 2023 Reviewed Reviewed Reviewed Reviewed Reviewed Audited Total Income from operations 1,506.83 1,662.67 1 440 1 4,655.84 4,412.99 5,814.62 Profit before Tax 200.15 618.28 750.49 245.13 166.50 694.86 136.94 115.18 465.65 420.88 505.70 Profit after Tax 162.13

> By Order of the Board For Ipca Laboratories Limited Premchand Godha Executive Chairman (DIN 00012691)

MAGELLANIC CLOUD LIMITED

CIN NO. L72100TG1981PLC169991 R.O.: 6th Floor, Dallas Center, 83/1, Plot No A1 Knowledge City, Rai Durg Rangareddi Hyderabad 500032, Telangana, INDIA WEBSITE: www.magellanic-cloud.com

STATEMENT OF STANDALONE & CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL

	RESULT FOR THE THIRD QUARTER END			,	
					(Rs in lakhs)
			Standalone	Result	
Sr.		Qı	arter Ende	d	Year Ended
No.	Particulars Particulars	31.12.2023 Unaudited	30.09.2023 Unaudited	31.12.2022 Unaudited	31.03.2023 Audited
1.	Total Income from Operation (Net)	1,933.26	2,474.01	1,491.94	5,610.51
2.	Net Profit/(Loss) from Ordinary Activities After Tax	519.81	298.12	695.43	1,601.80
3.	Net Profit/(Loss) for The Period After Tax (After Extraordinary items)	519.81	298.12	695.43	1,061.80
4.	Equity Share Capital	11,687.90	11,687.90	2,808.63	11,687.80
5.	Earning Per Share (Before Extraordinary Items) (Of Rs.10/- Each) Basic: Diluted:	0.44 0.44	0.26 0.26	1.70 1.70	0.95 0.95
6.	Earning Per Share (After Extraordinary Items) (Of Rs.10/- Each)				
	Basic:	0.44	0.26	1.70	0.95
	Diluted:				I I
	Diluted.	0.44	0.26	1.70	0.95
	Diluted.	••••	0.26 Consolida		
Sr.		5111		ted Result	
Sr. No.	Particulars Particulars	5111	Consolida	ted Result	
		Qu 31.12.2023	Consolida arter Ende 30.09.2023	ted Result d 31.12.2022	Year Ended 31.03.2023
No.	Particulars	Qu 31.12.2023 Unaudited	Consolida iarter Ende 30.09.2023 Unaudited	ted Result d 31.12.2022 Unaudited	Year Ended 31.03.2023 Audited
No.	Particulars Total Income from Operation (Net)	Qu 31.12.2023 Unaudited 13,193.33	Consolida parter Ende 30.09.2023 Unaudited 15,500.83	ted Result d 31.12.2022 Unaudited 13,368.87	Year Ended 31.03.2023 Audited 44,656.92
1. 2.	Particulars Total Income from Operation (Net) Net Profit/(Loss) from Ordinary Activities After Tax	Qu 31.12.2023 Unaudited 13,193.33 2,256.14	Consolida iarter Ende 30.09.2023 Unaudited 15,500.83 2,206.70	ted Result d 31.12.2022 Unaudited 13,368.87 1,735.43	Year Ended 31.03.2023 Audited 44,656.92 7,410.28
1. 2. 3.	Particulars Total Income from Operation (Net) Net Profit/(Loss) from Ordinary Activities After Tax Equity Share Capital Reserves (Excluding Revaluation Reserve as Shown	Qu 31.12.2023 Unaudited 13,193.33 2,256.14 11,687.90	Consolida iarter Ende 30.09.2023 Unaudited 15,500.83 2,206.70	ted Result d 31.12.2022 Unaudited 13,368.87 1,735.43	Year Ended 31.03.2023 Audited 44,656.92 7,410.28 11,687.90
1. 2. 3. 4.	Particulars Total Income from Operation (Net) Net Profit/(Loss) from Ordinary Activities After Tax Equity Share Capital Reserves (Excluding Revaluation Reserve as Shown In The Balance Sheet of Previous Year)	Qu 31.12.2023 Unaudited 13,193.33 2,256.14 11,687.90	Consolida iarter Ende 30.09.2023 Unaudited 15,500.83 2,206.70	ted Result d 31.12.2022 Unaudited 13,368.87 1,735.43	Year Ended 31.03.2023 Audited 44,656.92 7,410.28 11,687.90
1. 2. 3. 4.	Particulars Total Income from Operation (Net) Net Profit/(Loss) from Ordinary Activities After Tax Equity Share Capital Reserves (Excluding Revaluation Reserve as Shown In The Balance Sheet of Previous Year) Earning Per Share (Before Extraordinary Items) (Of Rs.10/- Each)	Qu 31.12.2023 Unaudited 13,193.33 2,256.14 11,687.90	Consolida parter Ende 30.09.2023 Unaudited 15,500.83 2,206.70 11,687.90	ted Result d 31.12.2022 Unaudited 13,368.87 1,735.43 2,808.63	Year Ended 31.03.2023 Audited 44,656.92 7,410.28 11,687.90 15,796.97
1. 2. 3. 4.	Particulars Total Income from Operation (Net) Net Profit/(Loss) from Ordinary Activities After Tax Equity Share Capital Reserves (Excluding Revaluation Reserve as Shown In The Balance Sheet of Previous Year) Earning Per Share (Before Extraordinary Items) (Of Rs.10/- Each) Basic:	Qu 31,12,2023 Unaudited 13,193.33 2,256.14 11,687.90	Consolida larter Ende 30.09.2023 Unaudited 15,500.83 2,206.70 11,687.90	ted Result d 31.12.2022 Unaudited 13,368.87 1,735.43 2,808.63	Year Ended 31.03.2023 Audited 44,656.92 7,410.28 11,687.90 15,796.97
1. 2. 3. 4.	Particulars Total Income from Operation (Net) Net Profit/(Loss) from Ordinary Activities After Tax Equity Share Capital Reserves (Excluding Revaluation Reserve as Shown In The Balance Sheet of Previous Year) Earning Per Share (Before Extraordinary Items) (Of Rs.10/- Each) Basic: Diluted:	Qu 31,12,2023 Unaudited 13,193.33 2,256.14 11,687.90	Consolida larter Ende 30.09.2023 Unaudited 15,500.83 2,206.70 11,687.90	ted Result d 31.12.2022 Unaudited 13,368.87 1,735.43 2,808.63	Year Ended 31.03.2023 Audited 44,656.92 7,410.28 11,687.90 15,796.97

. The above statement of unaudited financial results were taken on record at the meeting of the Board of Directors held on 13[™] FEBRUARY, 2024.

2. The above is an extract of the detailed format of Quarterly and Nine Months Ended Financial Result filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements Regulations, 2015. The full Format of the Quarterly Financial Result are available on the Stock Exchange Websites: www.bseindia.com and Company Website: www.magellanic-cloud.com

By Order of the Board

JOSEPH SUDHEER REDDY THUMMA Place : Hyderabad Date : 13/02/2024 (Managing Director)

JINDAL DRILLING AND INDUSTRIES LIMITED

Registered Office: Pipe Nagar, Village Sukeli, N.H. 17, B.K.G Road, Taluka Roha, Distt Raigad - 402126, Maharashtra **Phone:** 02194-238511, 238512, 238567, 238569 Fax: 02194-238513 Corporate Office: Plot No. 30, Institutional Sector-44, Gurugram-122 003 Haryana

Interim Corporate Office: Plot No. 106, Institutional Sector-44, Gurugram-122 003 Haryana Phone: +91 124 4624000, 2574326, 2575626 Fax: +91 124 2574327 E-mail: secretarial@jindaldrilling.in, Website: www.jindal.com, CIN: L27201MH1983PLC233813

POSTAL BALLOT NOTICE & E-VOTING INFORMATION Notice is hereby given that Jindal Drilling and Industries Limited ("the Company") is seeking approval of

members of the Company by way of postal ballot through remote e-voting on the ordinary resolution for approval of material related party transactions with Discovery Drilling Pte. Ltd.

This Postal Ballot Notice and Explanatory Statement is available on the website of the Company at www.jindal.com, on the website of the National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl. com and on the website of Stock Exchanges i.e. BSE Limited ('BSE') at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited ('NSE') at www.nseindia.com.

In compliance with the provisions of the Companies Act, 2013 and General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28, 2020, 39/2020 dated December 31, 2020, 10/2021 dated June 23, 2021, 20/2021 dated December 08, 2021, 03/2022 dated May 05, 2022, 11/2022 dated December 28, 2022 and 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars'), the Company has sent the Postal Ballot Notice on Wednesday, 14th February, 2024 through electronic mode, to those Members, whose e-mail addresses are registered with the Company / Depositories as on Friday, 9th February, 2024 ('cut-off date'). Accordingly physical copy of the Notice along with Postal Ballot Form and Pre-paid business reply envelope has not been sent. The Company has completed sending of the Notice through electronic mode on Wednesday, 14th February, 2024.

The Company has engaged the services of NSDL to provide remote e-voting facility to its members. The remote e-voting period will commence on Thursday, 15th February, 2024 at 9:00 A.M. (IST) and shall end on Friday, 15th March, 2024 at 5:00 P.M. (IST). The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. The voting rights of Members shall be in proportion to their shares in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date. Once vote on resolution is cast, Members will not be able to change it subsequently. Please note that communication of assent / dissent of the Members will take place through the remote e-voting system. Only those Members, whose names are recorded in the Register of Members/Register of Beneficial Owners maintained by the Depositories, as on the cut-off date will be entitle to cast their votes by remote e-voting.

Members who have not registered their e-mail address with the Company/RTA/Depository can now register the same by sending a request to Alankit Assignments Limited or email at rta@alankit.com. Members holding Shares in demat form are requested to register their e-mail address with their Depository Participants only The registered e-mail address will be used for sending future communications.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on: 022-4886 7000 and 022- 2499 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL at evoting@nsdl.com.

The Board of Directors of the Company has appointed Mr. Rajesh Gupta, Practising Company Secretary, (CP: 26258, FCS: 4870), as the Scrutinizer for conducting entire Postal Ballot process by way of remote e-voting in a fair and transparent manner.

The Result of the Postal Ballot will be declared within two working days from the conclusion of the remote e-voting. The said results along with the Scrutiniser's Report shall be placed on the website of the Company at www.jindal.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com and the same shall be communicated to the Stock Exchanges simultaneously.

For Jindal Drilling and Industries Limited

JINDAL

Place: Gurugram

Date: 14th February, 2024

Pawan Kumar Rustagi Chief Financial Officer

GOVERNMENT OF ANDHRA PRADESH RURAL WATER SUPPLY & SANITATION DEPT., GOLLAPUDI, VIJAYAWADA, A.P.

e-Procurement Tender Notice Nos. 286/ 2023-24 to 320/2023-24, Dt: 13-02-2024 Online (1st call) tenders are invited from the Original Equipment Manufacturers (OEMs) in e-procurement platform for the work "Procurement of Material Required (HDPE Pipes, GI Pipes, DI Pipes FHTCs Material & DI Valves) for taking up JJM works through Community Contracting System by Grama Jala Sangam in AP State" under thirty five (35) Package works. Tenders can be downloaded from E-Procurement platform i.e www.tenders.apeprocurement.gov.in for tender Notice No. 286/2023-24 to 320/2023-24, Dt. 13-02-2024 for the Estimated Cost of Rs. 76,969.64 Lakhs. on following dates:

Bid Document Download Start Date & Time: 17-02-2024, 10:00 AM Bid Document Download End Date & Time : 26-02-2024, 03:00 PM Bid Submission Closing Date & Time : 26-02-2024, 05:00 PM

The Original Equipment Manufacturers (OEMs) participating in the bids are requested to furnish their experience and other details in Zip format. Further details can be obtained from e-procurement market place on www.apeprocurement.gov.in.

Further details can be had from the O/o. The Chief Engineer & PD, SWSM RWS&S, Gollapudi, Vijayawada through contact no. 9100120551, 9100120501. Sd/- B. Hare Ram Naik

Chief Engineer & PD, SWSM, RWS&S Dept., Vijayawada



KAMAL. **VIDLI RESTAURANTS LIMITED**

CIN No:L55101MH2007PLC173446 Regd. Off.:D-09, Eastern Business District, LBS Road, Bhandup West, Mumbai - 400078. Tel No: +91 7400058768 Website: www.kamatsindia.com Email ID: cs@kamatsindia.com

NOTICE OF THE EXTRA ORDINARY GENRAL MEETING TO BE HELD THROUGH VIDEO CONFERENCING/ OTHER AUDIO VISUAL MEANS

NOTICE is hereby given that the Extra Ordinary General Meeting bearing number EOGM 1/2023-24 ('EGM') of the Members of Vidli Restaurants Limited will be held on Saturday 9th March, 2024 at 11.00 a.m. (IST) through Video Conferencing/ Other Audio Visua Means ("VC/OAVM") to transact the business as set out in the Notice of the EGM.

Pursuant to the General Circular Nos. 14/2020 dated 08th April 2020, 17/2020 dated 13 April 2020 along with subsequent circulars issued in this regard and the latest Circular No 9/2023 dated 25th September 2023 issued by the Ministry of Corporate Affairs, Circular No SEBI/HO/CFD/CMD2/CIRP/P/2022/62 dated 13" May, 2022, SEBI/HO/CFD/PoD 2/P/CIR/2023/4 dated 5" January, 2023 and SEBI/HO/CFD/CFD-PoD-2/P/CIR/2023/16; dated 7th October, 2023 issued by Securities Exchange Board of India and in compliance with the provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and all other relevant circulars issued from time to time, the EGM of the Company is being conducted through VC/OAVM, which does not require physical presence of members at a common venue.

As per the aforesaid circulars of notice of EGM along with its link has been sent via email o 14" February, 2024 to such members of the Company whose email addresses are registered with the Company! depository participants. The members whose email address are not registered, can download the said Notice from the link given hereunder.

The Company has engaged the services of National Securities Depository Limited (NSDL for facilitating the shareholders of the Company to cast their votes via remote e-voting, e voting at the EGM and to enable the shareholders of the Company to participate in the EGM via VC / OAVM.

Members will have an opportunity to cast their vote remotely or during the EGM on the business setforth in the Notice of the EGM through the electronic voting system. The manner of remote e-voting or e-voting during EGM for members holding shares in physica mode, dematerialized mode and for members who have not registered their email address has been provided in the Notice convening EGM. Instructions for attending EGM through VC / OAVM are also provided in the Notice. The remote e-voting shall be open for three (3) days, commencing on Wednesday 6th

March, 2024 at 9.00 a.m and will close on Friday 8th March, 2024 at 5.00 p.m. The remote e-voting facility shall not be allowed after the aforementioned end date and time. E-voting shall also be made available at the EGM and the members who have not cast their votes b remote e-voting can exercise their voting rights at the EGM. Members who have caste their votes by remote e-voting can participate in the EGM but shall not be entitled to cas vote at the EGM. The cut-off date to determine eligibility to cast votes by remote e-voting on e-voting in the EGM of the Company is Saturday, 2nd March, 2024. Notice is also give pursuant to Section 91 of the Companies Act, 2013 read with the Companie Management and Administration) Rules, 2014 and Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 that the record date for the purpose of EGM is Saturday, 2nd March, 2024.

The persons who have acquired shares and become members of the Company after th notice is sent but before cut-off date, may apply to NSDL at evolutiong@nsdl.co.in for receiving their User ID and Password required for remote e-voting or e-voting at EGM. Notice of the EGM is available on the website of the Company under the linl https://www.kamatsindia.com/notice-of-the-meeting-kamats-restaurant and also on the website of NSDL i.e. www.evoting.nsdl.com.

In case of grievances or queries with respect to remote e-voting or e-voting at the EGM you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting use: nanual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com o call on Toll free no.: 022 - 4886 7000 and 022 - 2499 7000 or can contact Ms Pallavi Mhatr Senior Manager-NSDL on Evoting@nsdl.com.

Place : Mumbai Date: 14th February, 2024 For Vidli Restaurants Limited Dr. Vikram V. Kamat Managing Director DIN.: 00556284

Quarter Corresponding Year

DAR CREDIT & CAPITAL LTD.

CIN: U65999WB1994PLC064438 | Phone: 033 40646495 Regd. Office: Business Tower, 206, AJC Bose Road, 6th Floor, Unit No. 6B Kolkata - 700017; Email: co.secretary@darcredit.com

EXTRACT OF FINANCIAL RESULTS FOR OUARTER ENDED 31ST DECEMBER, 2023 [Regulation 52 (8), read with Regulation 52(4) of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015 (LODR Regulations) (Amount in INR

SI.		Ended	Qtr. Ended	Ended
No.	PARTICULARS			31.03.2023
1	Total Income from Operations	8,61,09,250		
2		1,20,53,744	1,25,12,866	3,65,44,604
3		1,20,53,744	1,25,12,866	3,65,44,604
4		1,08,72,288	75,23,129	2,72,15,899
5		1,08,72,288	75,23,129	2,72,15,899
6				10,00,00,000
7				
				1,21,83,28,724
				NA
		2.10	1.63	1.95
13				
				2.72
١١				2.72
				NA
				NA
				NA
17	Interest Service Coverage Ratio	1.29:1	NA	NA
	No. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16	No PARTICULARS 1 Total Income from Operations 2 Net Profit/(Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#) 3 Net Profit/(Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#) 4 Net Profit/(Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#) 5 Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period after tax) and Other Comprehensive Income (after tax)] 6 Paid up Equity Share Capital 7 Reserves (excluding Revaluation Reserve) 8 Securities Premium Account 9 Net worth 10 Paid up Debt Capital/Outstanding Debt 11 Outstanding Redeemable Preference Shares 12 Debt Equity Ratio 13 Earnings Per Share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations) - 1. Basic: 2. Diluted: 14 Capital Redemption Reserve 15 Debenture Redemption Reserve	No. PARTICULARS 31.12.2023 1	No. PARTICULARS 31.12.2023 31.12.20

<u>Note</u>: The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the Listing Regulations. The full formation of the Company of of the Quarterly Financial Results are available on the websites of the Stock Exchange(s)

Scrip Code: 960472, 960473, 960474, 960475 Subject: Disclosures as per Regulation 52(4) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 (the Regulations)

Ne, Dar Credit & Capital Ltd., disclose the following line items along with the Financial

esults for the Quarter ended 31st December, 2023 :

) Credit rating : BBB
) Debt-equity ratio : 2.10:1

Previous due date for the payment of interest of non-convertible debt securities and hether the same has been paid or not :

l	Previous due dates	whether paid or not
	10th August, 2023	Paid
	10th November, 2023	Paid
	10th February, 2024	Paid
ľ	(d) Nove describes a series of the series of	

(d) Next due date for the payment of interest of non-convertible debt securities 10th May, 2024.

.. nture redemption reserve : **Not Applicable**

f) Net worth : ₹65.94 Crores g) Net profit after tax : ₹2.67 Crores

h) Earning per Share: 2.67 Long term debt to working capital: 1.33) Bad Debts to Account receivable ratio: 0.50%

k) Current Ratio : 1.66:1

(l) Current Liability ratio : **0.36** (m) Total Debts to total Assets : **66.83%**

n) Debtors' turnover : **Not Applicable**o) Inventory turnover : **Not Applicable**

) Operating margin (%): **9.08** %

a) Net profit margin (%): 1.63% Debt Service Coverage Ratio: 1.85:1 s) Interest Service Coverage Ratio: 1.29:1

For Dar Credit & Capital Ltd

Priya Kumar Company Secretar

Place : Kolkata Date : 15/02/2024

Guru Nanak Hospital & Research Centre

S-341, Gandhi Nagar, Bandra (E), Mumbal-400 051. Tel.: 4222 7777 Fax: 2659 2862/4222 7800 Email: info@gurunanakhospitaLcom; Website: www.gurunanakhospitaLcom

गावदेवी मंदिर, प्रकाश बिल्डिंग,खोली क्रमांक १६,

विषयः (अनुपस्थितीबद्दल) आरोपपत्र

आमच्या दिनांक 19-12-2023 च्या पत्रानुसा

08-09-2023 पासून आजपर्यंत तुमच्या प्रदीर्घ आणि सतत अनुपस्थितीशी संबंधित. जे तुम्हाला

हॉस्पिटलच्या रेकॉर्डवर उपलब्ध असलेल्या तुमच्या

निवासी पत्त्यावर नोंदणीकृत पोस्ट A/D द्वारे पाठवले

उपरोक्त पत्राद्वारे तुम्हाला ताबडतोब ड्युटीसाठी अहवाल देण्यासाठी तसेच उपरोक्त आरोपपत्र

मेळाल्याच्या तारखेपासून ३ दिवसांच्या आत तुम्च्या

गैरहजेरीबद्दल व्यवस्थापनाला

कारणे दाखविण्यास सांगितले होते. मात्र, रजि.

उपरोक्त संदर्भित कारणे दाखवा नोटीस असलेला

A/D लिफाफा "या पत्त्यावर व्यक्ती उपलब्ध नाही" या

पोस्टल टिप्पणीसह परत आला आहे तथापि. आजपर्यंत ड्युटीसाठी अहवाल दिलेला नाही किंवा

कोणतेही स्पष्टीकरण दिलेले नाही आणि त्याद्वारे

सलग 10 दिवसांपेक्षा जास्त दिवस रजेशिवाय

गैरहजर राहण्याच्या कृतीत गुंतूले आहे, जे दर्शविते

की आपल्याला हॉस्पिटलमध्ये नोकरी सरू ठेवण्यात

स्वारस्य नाही. तुमच्या बाजूने ही कृती महाराष्ट्र

सरकारने तयार केलेल्या मॉडेल स्टैंडिंग ऑर्डर

अंतर्गत गैरवर्तणूक आहे जी खालीलप्रमाणे आहे

24 (<u>f</u>) रजा अर्जू न करता नेहमीची अनुपस्थिती, किंवा

सलग दहा दिवसांपेक्षा जास्त रजा न लावता

अनुपस्थित राहणे किंवा पुरेशी कारणे किंवा योग्य

किंवा समाधानकारक स्पष्टीकरण न देता रजेवर

24 (1) commission of any act subversive o

discipline or good behavior on the premises

of the establishment. या परिस्थितीत, तुम्हाला पुन्हा एकदा या आरोपपत्राची

नोटीस मिळाल्यापासून 3 दिवसांच्या आत व्यवस्थापनाला लिखित स्वरूपात, तुमच्या सेवा का

बंद केल्या जाऊ नयेत, यासाठी ताबडतोब आणि

लिखित स्तरुपात कर्तत्यासाठी कलवावे असे

आवाहन करण्यात आले आहे. असे न केल्यास

व्यवस्थापनाने नमूद केल्याप्रमाणे योग्य ती कारवाई

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

09.02.2024

संदर्भ क्र: जीएनएच:पीईआर: 29

निलेगाव, नालासोपारा (प) ४०१२०३

श्री अमित सावंत,

Particulars

Total Income from Operations

Net Profit / (Loss) for the period

(before Tax, Exceptional and/or

Net Profit / (Loss) for the period

Total Comprehensive Income/

(Loss) for the period (comprising Profit / (Loss) after tax and other

comprehensive Income after tax)

Reserves excluding Revaluation

Equity Share Capital

Earnings Per Share (Not

Reserve

these results.

Place: Pune

Date: 14th February, 2024

a. Basic (in Rs.)

b. Diluted (in Rs

after tax (after Exceptional and/or

Total Expenses

RANDER CORPORATION LTD

Reg. Office: 14/15, Madhav Kripa, Boisar Palghar Road, Boisar (West), Palghar – 401 501 Tel. No. 022-35729913 Email ID: info@randergroup.com EVIDACT OF INAUDITED FINANCIAL DECLITS FOR THE QUARTED ENDER ON 21ST DECEMBED 2022

						Rs. In Lakhs	
Sr. No	Particulars	Quarter Ended 31.12.2023	Previous Quarter Ended 30.09.2023	Quarter Ended 31.12.2022	Half Year Ended 31.12.2023	Half Year Ended 31.12.2022	Financial Year Ended on 31.03.202
1	Total income from operations	108.00	51.27	51.93	284.69	191.91	348.73
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items#)	70.66	25.14	37.22	158.40	113.25	88.02
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	70.66	25.14	37.22	158.40	113.25	88.02
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	52.88	18.81	27.85	118.53	84.36	65.74
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	52.88	18.81	27.85	118.53	84.36	65.74
6	Paid Up Equity Share Capital	1233.70	1233.70	1233.70	1233.70	1233.70	1233.70
7	Reserves (excluding Revaluation Reserve)	981.17	928.29	880.67	981.17	880.67	862.63
8	Net Worth	2214.87	2161.99	2114.37	2214.87	2114.37	2096.33
9	Earnings Per Share (before extraordinary items) (of Rs. 50/- each) Basic :						
	Diluted:	0.43	0.15	0.23	0.96	0.68	0.53

of the SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results i For RANDER CORPORATION LTD available on www.bseindia.com and www.randergroup.com

(Rs. in Lakhs except Earnings Per

Ended

31.12.2022

Unaudited

9.16

223.65

(214.49)

(214.49

(214.49)

5130.30

(0.42)

(0.42)

Months

31.12.2023

Unaudited

17.65

642.06

(624.41)

(624.41)

6920.18

(0.90)

(0.90)

Managing Directo

Period Ended

(Unaudited

653.67

350.40

350.40

350.40

1481.40

31.12.2023 31.12.2022

(Unaudited)

907.12

517.49

375.46

375.46

1481.40

Rohan Rande DIN: 06583489 Date: 14/02/2024

Quarter

31.12.2023

Unaudited

0.26

186.88

(186.62)

(186.62)

(186.62)

6920.18

(0.28)

For MODULEX CONSTRUCTION TECHNOLOGIES LIMITED

(Unaudited)

100.00

6.31

6.31

6.31

0.02

1481.40

MODULEX CONSTRUCTION TECHNOLOGIES LIMITED

(CIN: L25999PN1973PLC182679)

Regd. Office: A-82, MIDC Industrial Estate, Indapur, Pune - 413132

STATEMENT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 31ST DECEMBER, 2023

31.12.2022

Unaudited

2.36

42.97

(40.61)

(40.61)

5130.30

(0.08)

The above Unaudited Financial Results have been reviewed by the Audit Committee on 13th February, 2024 and thereafter approve

by the Board of Directors at their meeting held on 14th February, 2024. The statutory auditors have carried out a limited review of

The above is an extract of the detailed format of Unaudited Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of

the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Unaudited Financial Results is

(Unaudited)

225.04

134.99

94.44

94.44

1481.40

There was no exceptional and extra-ordinary item during the quarter ended December 31, 2023

0.32

also available on the website of the Company www.modulex.in and on the website of BSE at www.bseindia.com.

31.12.2023

Unaudited

4.29

33.14

(28.85)

(28.85

6920.18

(0.04)

(0.04)

The figures of the previous period(s) have been regrouped/reclassified wherever necessary.

PARTICULARS

1. Total income from operations (net)

4. Other Comprehensive Income

the period (Net of Tax)

6. Paid up equity Share Capital (Face Value Rs 5/- per share)

Total Comprehensive Income for

Earnings per Share (Basic & Diluted) (Face Value Rs 5/- per share)

Net Profit before tax*

3. Net Profit after tax*

(not annualised)

Date: 13th February 2024

NOTE:

ठिकाण: मुंबई

दिनांक: १४.०२.२०२४

odulex.in | Email Id: compliance@modulex.in| Tel: +91 02111 299061

Months

31.12.2023

Unaudited

14.17

114.76

(100.59)

(100.59)

(100.59)

6920.18

(0.15)

THINKINK PICTUREZ LIMITED

(Formerly Think Ink Studio Limited)

CIN: L22300MH2008PLC181234

Regd. Off.: Bunglow No. 8/71, Mhada, S V P Nagar, 4 Bunglow Mhada, Andheri (West), Mumbai - 400053,

Email: kjha@thinkinkpicturez.com EXTRACT OF THE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED DECEMBER 31, 2023

QUARTER ENDED

31.12.2023 30.09.2023 31.12.2022

(Unaudited)

652.88

449.55

348.07

348.07

1481.40

1.17

The above results after being reviewed by the Audit Committee have been taken on record by the Board at its meeting held on 13tl

February, 2024. 2. The statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standard) Rules, 2015 (Ind AS) prescribe

under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent applicable.

3. Limited Review Report has been carried out by the Statutory Auditors for the above period.

4. The figures are regrouped in previous year also, wherever considered necessary, to make them comparable.

जाहीर सूचना र्वसामान्य जनतेस येथे सूचना देण्यात येत आहे की, सुशिल एस. बेदरे यांच्या नावे विले ला बिल्ड

को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. (अ.क्र ोएनए/व्हीएसआय/एचएसजी/टीसी/२१३११ 00९-१० दिनांक १६.९.२०१२ नुसार एमसीए ॲक्ट १९६० अंतर्गत नोंद सोसायटी) द्वारे वितरीत अनुक्रमांक ०३१ ते ०३५० (दोन्हीसह) असलेले गगप्रमाणपत्र क्र.००७ हे आमच्याकडे श्री. अमित चंटकांत गमबंदे यांनी एचडीएफमी बँक लिमिटेड (त्यांचे नोंदणीकत कार्यालय: एचडीएफसी बँक हाऊस. सेनापती बापट मार्ग. लोअर परळ. मंबई-४०००१३) येथे खालील अनुसुचीत नमुद फ्लॅटबाबत जमा केले होते ते हरवले आहे आणि सापडलेले नाही.

खालील अनुसुचीत नमुद फ्लॅटबाबत श्री. अमित चंदकांत रामबडे यांच्यादारे घेतलेल्या कर्जाबाबत

जर कोणा व्यक्तीस सदर दस्तावेज सापडल्यास त्यांनी स्वरुपात संपर्क एचडीएफसी बँक लिमिटेड, शाखा कार्यालय पत्ता: दुकान क्र.१, तळमजला, इको

मालमत्तेची अनुसुची

म्लॅट क्र.२०३, २रा मजला, विले ला बिल्डे कोहौसोलि. – ए – कंफोर्ट, अंबाडी रोड, गोखिवर<mark>े</mark> व्हरशाईन सिटीजवळ, वसई (पुर्व), जि. पालघर

मुंबई, दिनांक: १५.०२.२०२४

DUKE OFFSHORE LIMITED

CIN: L45209MH1985PLC038300

403 LIRVASHI OFF SAYANI ROAD PRARHADEVI MUMBAL, 400 025

98.88 47.02

11.84 (62.02)

11.84 (62.02)

0.12 (0.63)

The result for the Quater ended 31st December 2023 were reviewed and recommended by the committee and approved by the Board of Directors in its meeting held on February 14, 2024. The sesults for the quarter ended December 31, 2023 have been reviewed by Statuory Auditor of erms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligation and Disclosuer Requirements) Regulations, 2015.

This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rule 2015 (Ind AS) prescribed under section 133 under Companies Act, 2013 and and other recognized accountin practises and policies to the extent applicable The format for audited/unaudited financial results as prescribed in SEBI's circular CIR/CFD/CMD/15/20: dated November 20, 2015 has been modified to comply with requirements of SEBI's circular dated July Only dated November 20, 2015 has been modified to comply with requirements of SEBI's circular dated July Only with requirements of SEBI's circular dated July Only with requirements of SEBI's circular dated July Only Date of SEBI's circular dated July Only Date of SEBI's circular dated July Only Date of SEBI's circular dated July Date of SEBI's circular

dated November 20, 2015 has been modified to comply with requirements of SEB1's circular dated July C 2016 Ind AS and schedule III (Division II) to the Companies Act, 2013 applicable to the companies that a

Discisoure of segment wise information is not applicable as the company operates only in one segment an company main object is offshore business. Figures for corresponding previous periods have been regrouped/restated wherever necessary. During the quarter ended on 31.12.2023 the company has not received any complaint from investors.

(Sd/-)

Quarter Ended

Unaudited

(Director)

Particulars

Total Income from Operation (NET)

Net Profit/Loss from ordinary

Net Profit/Loss for the period

after Tax (After Extraordinary item:

uired to comply with Ind AS.

PLACE: MUMBAI

DATE: 14.02.2024

Rs. In lakhs

YEAR ENDED

31.03.2023

(Audited)

2,560.37

594.72

444.66

444.66

1481.40

1.50

activity before Tax

Equity share capital

Earning per Share

Basic

Diluted

(Face Value Rs.10/- each)

बोरिवली पश्चिम, मुंबई-४<u>०००</u>९१.

30 Dec. 30 Sep. 30 Dec. 30 Dec. 30 Dec. 31 Marc 2023 2023 2022 2023 2022 2023

985.72 | 985.72 | 985.72 | 985.72 | 985.72 | 985.72

0.12 (0.63) 0.01 (0.17) (0.45) (0.46)

सर्व देयक रक्कम पर्णपणे भरणा करण्यात आलेली

हाईटस्, नित्यानंद नगर्, अंधेरी पूर्व, मूंबई-४०००६९ येथे करावा. जर कोणा व्यक्तीने सदर मालमत्तेसह त्र्यवहार केला असल्यास तो त्यांच्या स्वत:च्या जोखिम, शुल्क व परिणामावर असेल.

दयाशंकर यादव वकील, उच्च न्यायाल कार्यालय बी-१/१९, लोअर तळमजला, टार्गेट मॉल, राज महल हॉटेल समोर. चंदावरकर रोड.

Year to date

Unaudited

82.29 282.66 210.45 284.7

1.2 (17.02) (44.85)

1.2 (17.02) (44.85) (128.10

0.01 (0.17) (0.45) (0.46)

For For Duke Offshore Limite

NOTICE

IN THE FAMILY COURT NO.4 MUMBAI

AT BANDRA

PETITION NO. A-1855 OF 2023

C/o. Devanand Tukaram Patel, H No. 2000

Jambhulpada, Lakhiwali, Parol Bhiwand

Road, Taluka Bhiwandi Dist Thane-421302

TAKE NOTICE THAT the Petitioner above

named has filed petition against you for U/s

13(1)(ia) and of Hindu Marriage Act, 1955

TAKE FURTHER NOTICE that, the petition

is fixed for hearing and final disposal on 18th

day of March, 2024 at 11:00 a.m. [Sharp] in

Family Court No.04. Mumbai at Bandra, or

before any other Hon'ble Family Judge

presiding in the Family Court Mumbai a

Bandra, assigned charge of the said Court

No.4, when you are required to appear in

person and file your Written Statement and

default of your doing so, the Principal

Judge-Family Court No.4 will proceed to hear

the said Petition, against you exparte and

pronounce Judgment thereon; THIS NOTICE IS ORDERED by Smt. Trupti

G. Mitkari, Judge, Court No. 4 on 23 January

Given Under My Hand And Seal Of This

Court Dated This 8 Day Of February, 2024

Deputy Registrar,

Family Court Mumba

Bandra Kurla Complex Bandra [East], Mumbai-400 051

Mrs. Virmati Pratap Jivani

Mr. Pratap Ramchand Jivani

Mr. Pratap Ramchand Jivani

AVIK GEORGE DUKE

Managing Director DIN.:02613056

P.J. No. 33/2024

Date: 08.02.2024

... Responden

. Responder

(44.87

जाहीर नोटीस

प्रबंधक / तनिस / मु. उप. / सुनावणी / २०२३ / अपिल क्र. २९७ / २०२० श्रीम. अनिता राजेश तिवारी

विरुध्द

अपर जिल्हाधिकारी (अति/निष्का) तथा अपिलिय प्राधिकारी, पश्चिम उपनगरे, बांद्रा आणि इतः अपिलार्थी श्रीम. अनिता राजेश तिवारी यांनी अपर जिल्हाधिकारी तथा अपिलिय प्राधिकारी (अति/ ष्का) पश्चिम उपनगरे यांच्या आदेशाविरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा निर्मूलन व पुनर्विकास) १९७१ अधिनियम कलम ३५ अंतर्गत नियम ७(२(अ)) अन्वये तक्रार निवारण समिती (मुंबई उपनगरे आमचे कार्यालयात अपिल क्र. २९७/२०२० दाखल केलेले आहे.

सदर अपिलाच्या अनुषंगाने तकार निवारण समिती यांच्या न्यायालयासमीर दिनांक ०९/०२/२०२३ रोजी सनावणी घेण्यात आली होती. सदर सनावणी दरम्यान सदर प्रकरणात अपिलार्थी श्रीम. अनिता राजेश तिवारी यांना मा. तक्रार निवारण समिती (मुंबई उपनगरे) यांचे दालनात झालेल्या ०९/०२/२०२३ रोजीच्य सुनावणी दरम्यान समितीने घेतलेल्या निर्णयानुसार प्रतिवादी क्र. ४ राजेंद्र छोट्र यादव, प्रतिवादी क्र. ६ पटेल टी ॲण्ड कोल्ड ड्रींक हाऊस, प्रतिवादी क्र. ७ रामचंद्र सलिकराम जैस्वाल, प्रतिवादी क्र. ८ राम बचन सरोज, प्रतिवादी क्र. ९ रामबदन कालु यादव, प्रतिवादी क्र. १० रामगणेश श्रीराम विश्वकर्मा, प्रतिवादी क्र १९ नरशी वेलकन रेड्डी, प्रतिवादी क्र. १२ बेचीराम जागरदेव प्रजापती, प्रतिवादी क्र. १५ राजू सिंग पवार प्रतिवादी क्र. १७ बगेंद्र व्ही मिश्रा, प्रतिवादी क्र. १८ फुलचंद सुमेर यादव, प्रतिवादी क्र. १९ तिलकधारी ^{इं}सराज टेलर, प्रतिवादी क्र. २० सच्चन यादव, प्रतिवादी क्र. २१ अलि अब्बास, प्रतिवादी क्र. २२ खार्र अल्लु पारू गुप्ता, प्रतिवादी क्र. २४ भुकन राम यादव, प्रतिवादी क्र. २५ अमृतलाल कलुराम यादव, प्रतिवादी क्र. २६ कांताप्रसाद पुनरवासी यादव, प्रतिवादी क्र. २७ सुरेंद्र कुमार गोगा सिंग, प्रतिवादी क्र. २८ हरेंद्र सुदामा सिंग, प्रतिवादी क्र. ३० शिवलाल मोती गुप्ता, प्रतिवादी क्र. ३२ सुभाषचंद्र मौर्या, प्रतिवादी क्र . ३३ श्रीनाथ कुश्यल जैस्वाल, प्रतिवादी क्र. ३४ नन्हेलाल तेजुराम जैस्वाल, प्रतिवादी क्र. ३५ झालेश्वर लहुला झा, प्रतिवादी क्र. ३६ मोफतलाल शिवशंकर गुप्ता, प्रतिवादी क्र. ३७ राजेंद्र लाईम डेपो, प्रतिवादी क्र. ३८ रामशंकर प्रीतम यादव, प्रतिवादी क्र. ३९ सिंदु भुवर यादव, प्रतिवादी क्र. ४९ वारिस मेडीकल जनरल स्टोर्स, प्रतिवादी क्र. ४२ जे. व्ही. यादव, प्रतिवादी क्र. ४३ निलेश प्रविणचद शाह, प्रतिवादी क्र ४४ कैलास गवई चव्हाण, प्रतिवादी क्र. ४५ कृष्णकांत बच्चा तिवारी, प्रतिवादी क्र. ४६ मोहम्मद हाफिज अकिल, प्रतिवादी क्र. ४७ शकिल अहमद अन्सारी, प्रतिवादी क्र. ४८ डॉ. कोटीयन, प्रतिवादी क्र. ४ शक्ती एसआरए को. हौ. सो.. प्रतिवादी क. ५० मे. शक्ती प्रॉपर्टीज डेव्हलपर्स यांचे म्हणणे ऐकण्यासाट न्हणून **दिनांक २३/०२/२०२४ रोजी सकाळी ११:०० वाजता** तक्रार निवारण समिती (मुंबई उपनगरे) पहिला मजला, जुने जकात घर, शहिद भगतिसंग मार्ग, फोर्ट, मुंबई - ४००००१ यांचे दालनात सुनावर्ण आयोजित केलेली आहे. प्रकरणी यांनी आपलेकडील मूळ कागदपत्रांसह सुनावणीसाठी उपस्थित राहाणेसार्ट सदरची जाहीर नोटीस देण्यात येत आहे. सदर सुनावणीस आपण उपस्थित न राहिल्यास आपणांस काहीर्ह ांगावयाचे नाही, असे गृहित धरुन नियमानुसार पुढील निणर्य घेण्यात येईल.

स्थळ: मुंबई शहर प्रबंधक **दिनांक:** १३/०२/२०२३ तक्रार निवारण समिती (मुंबई उपनगरे)

PUBLIC NOTICE

KNOW ALL MEN BY THESE PRESENTS that

my client MR. SURESH GOPAL SHINDE is

owner of Room No B-605, 6th Floor, B Wing

Shree Sant Rohidas Co-op Hsg Soc, Nea

Soneri Maidan Dharavi Cross Road, Sant

Kakkaya Marg, M P Nagar, Dhorwada

Dharavi Mumbai 400017, The Origina Agreement executed on 2003, between

RACHANA ENTERPRISES and San

Rohidas Co-Operative Housing Society Ltd Chairmen SHRI ISHWAR VALU KAMBI F

with SURESH GOPAL SHINDE AND LAXM

SURESH SHINDE, the above origina

document lost/misplaced and it is not been

raceable till date if anyone found the same

please inform the undersigned with 15 days

Sd/-(NARENDRA R. UPADHYAY)

(Advocate High Court)

from the date of this notice. Place: Mumbai / Dated: 15-02-2024

MR. SURESH GOPAL SHINDE

बजाज हौसिंग फायनान्स लिमिटेड

केली जाईल.

कॉर्पोरेट ऑफिस: सेरेब्रम आयटी पार्क बी२ बिल्डिंग ५वा मजला, कल्याणी नगर, पुणे, महाराष्ट्र x११०१x **शाखा कार्यालय:** आदित्य बिद्यनेस सेन्टर कार्यालय क १० ३रा मजला अ क १/ए कॅम्प-कोंढवा रोड, एलजी शोरूमच्या मागे, ज्योती रेस्टॉरंटजवळ, कोंढवा, पुणे-४११०४८, महाराष्ट्र शुद्धिपत्रक

दिनांक १३.०२.२०२४ रोजी सदर वृत्तपत्रात प्रकाशित **१) संगीता कैलास गांधी** (कर्जदार), २) निखील कैलास गांध (सह-कर्जदार), कर्ज **क्र.:एच५३१एचएलडी०३७२७१४ व एच५३१एचएलटी०३८३१०१** या प्रकरणात फायसी कायद्याच्या कलम ८ व ९ अन्वये प्रकाशित लिलाव सूचनेसंदर्भात. ई-लिलावाची तारीख व वेळ चुकीने नमुद आहे:

. १. ई-लिलाव दिनांकः २९.०२.२०२४ रोजी स.१.००वा. ते द.१२.००वा. दरम्यान मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह;

ई-लिलावाची सुधारित तारीख व वेळ खालीलप्रमाणे आहे:

१. ई-लिलाव दिनांकः २९.०२.२०२४ रोजी स.११.००वा. ते दु.१२.००वा. दरम्यान ५ मिनिटांच्या अमर्याद विस्तारासह

सदर केलेला बदल पुर्वी प्रकाशित सुचनेचा भाग म्हणून वाचावे. दिनांक: १५.०२.२०२४ प्राधिकृत अधिकारी (सिद्धार्थ हंदेकरी)

JINDAL DRILLING AND INDUSTRIES LIMITED

Registered Office: Pipe Nagar, Village Sukeli, N.H. 17, B.K.G Road, Taluka Roha Distt Raigad - 402126, Maharashtra **Phone:** 02194-238511, 238512, 238567, 238569 Fax: 02194-238513 Corporate Office: Plot No. 30, Institutional Sector-44, Gurugram-122 003 Haryana Interim Corporate Office: Plot No. 106, Institutional Sector-44, Gurugram-122 003 Haryana

ठिकाण: पुणे

Phone: +91 124 4624000, 2574326, 2575626 Fax: +91 124 2574327 E-mail: secretarial@jindaldrilling.in, Website: www.jindal.com, CIN: L27201MH1983PLC233813 **POSTAL BALLOT NOTICE & E-VOTING INFORMATION**

Notice is hereby given that Jindal Drilling and Industries Limited ("the Company") is seeking approval of members of the Company by way of postal ballot through remote e-voting on the ordinary resolution for approval of material related party transactions with Discovery Drilling Pte. Ltd.

This Postal Ballot Notice and Explanatory Statement is available on the website of the Company at www.jindal.com, on the website of the National Securities Depository Limited (NSDL) at www.evoting.nsdl. com and on the website of Stock Exchanges i.e. BSE Limited ('BSE') at www.bseindia.com and National Stock Exchange of India Limited ('NSE') at www.nseindia.com.

In compliance with the provisions of the Companies Act, 2013 and General Circular No. 14/2020 dated April 08, 2020, 17/2020 dated April 13, 2020, 22/2020 dated June 15, 2020, 33/2020 dated September 28. 2020. 39/2020 dated December 31. 2020. 10/2021 dated June 23. 2021. 20/2021 dated December 08, 2021, 03/2022 dated May 05, 2022, 11/2022 dated December 28, 2022 and 09/2023 dated September 25, 2023 issued by the Ministry of Corporate Affairs ('MCA Circulars'), the Company has sent the Postal Ballot Notice on Wednesday, 14th February, 2024 through electronic mode, to those Members, whose e-mail addresses are registered with the Company / Depositories as on Friday, 9th February, 2024 ('cut-off date'). Accordingly physical copy of the Notice along with Postal Ballot Form and Pre-paid business reply envelope has not been sent. The Company has completed sending of the Notice through electronic mode on Wednesday, 14th February, 2024.

The Company has engaged the services of NSDL to provide remote e-voting facility to its members. The remote e-voting period will commence on Thursday, 15th February, 2024 at 9:00 A.M. (IST) and shall end on **Friday, 15th March, 2024 at 5:00 P.M. (IST)**. The remote e-voting module shall be disabled by NSDL thereafter. The voting rights of Members shall be in proportion to their shares in the paid-up equity share capital of the Company as on the cut-off date. Once vote on resolution is cast, Members will not be able to change it subsequently. Please note that communication of assent / dissent of the Members will take place through the remote e-voting system. Only those Members, whose names are recorded in the Register of Members/Register of Beneficial Owners maintained by the Depositories, as on the cut-off date will be entitle to cast their votes by remote e-voting.

Members who have not registered their e-mail address with the Company/RTA/Depository can now register the same by sending a request to Alankit Assignments Limited or email at rta@alankit.com. Members holding Shares in demat form are requested to register their e-mail address with their Depository Participants only. The registered e-mail address will be used for sending future communications.

In case of any queries, you may refer the Frequently Asked Questions (FAQs) for Shareholders and e-voting user manual for Shareholders available at the download section of www.evoting.nsdl.com or call on: 022-4886 7000 and 022- 2499 7000 or send a request to Ms. Pallavi Mhatre, Senior Manager, NSDL at

The Board of Directors of the Company has appointed Mr. Rajesh Gupta, Practising Company Secretary, (CP: 26258, FCS: 4870), as the Scrutinizer for conducting entire Postal Ballot process by way of remote e-voting in a fair and transparent manner

The Result of the Postal Ballot will be declared within two working days from the conclusion of the remote e-voting. The said results along with the Scrutiniser's Report shall be placed on the website of the Company at www.jindal.com and on the website of NSDL at www.evoting.nsdl.com and the same shall be communicated to the Stock Exchanges simultaneously.

For Jindal Drilling and Industries Limited

Place: Gurugram Date: 14th February, 2024 JINDAL

Pawan Kumar Rustagi

Chief Financial Officer

मे. श्री हरी केमिकल्स एक्सपोर्ट लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: ए/८, एमआयडीसी इंडस्ट्रियल एरिया, महाड, जिल्हा रायगड. (महाराष्ट्र) CIN:L99999MH1987PLC044942 द्र.क.:0२१४५-२३३४९२ ई-मेल: info@shreeharichemicals.in वेबसाईट:www.shreeharichemicals.in

३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रु.लाखात) (ईपीएस व्यतिरित											
		संपलेली तिमाही		संपलेले 9	संपलेले ९ महिने						
तपशील	३१.१२.२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२३ अलेखापरिक्षित	३१.१२.२२ अलेखापरिक्षित	३१.१२.२३ अलेखापरिक्षित	३१.१२.२२ अलेखापरिक्षात	३१.०३.२३ लेखापरिक्षित					
कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	3६९७.८३	३९०४.८१	399८.८४	90489.89	७१६२.४४	90२५७.५0					
साधारण प्रक्रियेतून निव्वळ नफा/(तोटा)											
(कर, अपवादात्मक व विशेष साधारण बाबपुर्व)	93८.६0	90८.90	-9२८५.७८	-८६.०७	-२४७०.१६	-२६४४.९२					
करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)											
(विशेष साधारण बाबनंतर)	93८.६0	90८.90	-9२८५.७८	-८६.०७	-२४७०.१६	-२६४४.९२					
करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)											
(विशेष साधारण बाबनंतर)	903.60	८१.४९	-9६७.५७	२०१.५५	-9248.08	-9९८०.२२					
करानंतर एकूण सर्वंकष उत्पन्न	903.60	८१.४९	-९६७.५७	२०१.५५	-9८५४.0४	-9880.88					
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१० प्रती)	888.63	888.६३	888.83	888.83	888.63	888.63					
उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/-प्रत्येकी)											
अ) मूळ	2.33	9.८३	-२१.७६	8.43	-89.00	-88.90					
ब) सौमिकृत	2.33	9.८३	–२१.७६	8.43	-89.00	-88.90					

१. वरील कंपनीचे वित्तीय निष्कर्ष कंपनी कायदा २०१३ च्या कलम १३३ आणि अन्य इतर मान्यताप्राप्त लेखा योजनानुसार विहित कंपनी (भारतीय लेखाप्रमाण) अधिनियम, २०१५ (इंडएएस) नुसार तयार केले आहेत.

२. वरील निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि १४.०२.२०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

३.कंपनी एकमेव व्यवसाय विभागात कार्यरत आहे आणि म्हणून इंडएएस १०८ कार्यचलीत विभागनुसार अन्य निष्कर्ष योग्य व्यवसाय विभाग नाही.

४. मागील कालावधीचे आकडे चालु कालावधीसह वर्गीकरणाकरिता पुर्ननमुद/पुर्नवर्गीकृत करण्यात आले



ॲरो ग्रीनटेक लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: १/एफ, लक्ष्मी इंडस्ट्रियल इस्टेट, न्यू लिंक रोड, अंधेरी (पश्चिम), मुंबई - ४०० ०५३. दूर.: ०२२४९७४३७५८ सीआयएन: L21010MH1992PLC069281

दि. ३१.१२.२०२३ रोजी संपलेली तिमाही/नऊमाहीकरिताच्या अलेखापरीक्षित स्थायी व एकत्रित वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

(रु. लाखांत) (ईपीएस वगळता)

11				£8	ग्रयी			एकत्रित						
अ. क्र.	। तपशील		तिमाहीअखेर		नऊमाहीअखेर		वर्षअखेर (लेखापरीक्षित)		तिमाहीअखेर		नऊमाहीअखेर		वर्षअखेर (लेखापरीक्षित)	
		३१.१२.२०२३	३०.०९.२०२३	३१.१२.२०२२	३१.१२.२०२३	३१.१२.२०२२	३१.०३.२०२३	३१.१२.२०२३	३०.०९.२०२३	३१.१२.२०२२	३१.१२.२०२३	३१.१२.२०२२	३१.०३.२०२३	
१	परिचालनातून एकूण उत्पन्न	२,५७८	३,०३२	३,१६६	८,८११	६,०६८	१०,९६२	ર,५५५	२,९६९	३,११३	९,९८१	६,१७३	११,११२	
2	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक व/वा अतिविशेष बार्बीपूर्व)	८६४	१,०५६	९४०	३,१६९	८०१	२,६६१	५७३	७५२	६१३	२,६५३	३६	१,८०३	
3	करपश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक व/वा अतिविशेष बाबींपश्चात)	৬০৬	७६१	६२५	२,३४१	५६३	१,८८८	328	५०७	३६३	१,९२७	(५५)	१,२२६	
, s	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता (करपश्चात) नफा/ (तोटा) च अन्य सर्वसमावेशक उत्पन्न (करपश्चात) यांचा समावेश)	હુંહહ	હપ્૬	६२५	२,३३४	५६४	१,८८०	५८५	४५४	५०२	२,०२२	(१३३)	१,२६८	
પ	समभाग भांडवल	१,५०९	१,५०९	१,५०९	१,५०९	१,५०९	१,५०९	१,५०९	१,५०९	१,५०९	१,५०९	१,५०९	१,५०९	
ξ	अन्य समभाग, पुनर्मूल्यांकन राखीव वगळता						७,३०६						८,३११	
b	प्रतिशेअर उत्पन्न (अपवादात्मक बाबीपूर्व) (प्रत्येकी रु. १०/-)													
	मूलभूत /सौम्यीकृत (रु.)	४.६८	4.08	8.39	१५.५२	३.९५	१३.०९	३.२५	3.3८	२.५८	१२.८२	(٥.३४)	८.५२	
۷	प्रतिशेअर उत्पन्न (अपवादात्मक बाबीपश्चात) (प्रत्यकी रु. १०/-)													
	मूलभूत /सौम्यीकृत (रु.)	४.६८	4.08	8.39	१५.५२	३.९५	१३.०९	३.२५	3.3८	२.५८	१२.८२	(8\$.0)	८.५२	

वरील निर्देशित निष्कर्षांचे लेखापरीक्षण समितीद्वारे पुनरावलोकन काण्यात आले अस्न संचालक मंडळाद्वारे त्यांच्या दि. फेब्रुवारी १३, २०२३ रोजी आयोजित सभेत त्यांची पटनोंदणीकरण्यात आल आहे तसेच वैधानिक लेखापरीक्षकांद्वारे त्यांचे पुनरावलोकनहीं करण्यात आले आहे.

वरील तपशील हा सेबी (सचिबद्धता अनेवार्यता व विमोचन आवश्यकता) विनियमन, २०१५ च्या विनियमन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे दाखल करण्यात आलेल्या तिमाही/वार्षिक वितीय निष्कर्षांच्या विस्तत प्रारूपाचा सारांश आहे. तिमाही/नऊमाहीअखेर वितीय निष्कर्षांचे संपर्ण प्रारू स्टॉक एक्सचेंजची वेबसाइट अर्थात www.bseindia.com व www.nseindia.com वर उपलब्ध आहे.

> ॲरो ग्रीनटेक लि. सही/-शिल्पन पटेल

अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालव

मंडळाच्या आदेशान्वये श्री हरी केमिकल्स एक्सपोर्ट लिमिटेडकरिता बी.सी.अग्रवाल अध्यक्ष व कार्यकारी संचालक डीआयएन: ००१२१०८०

दिनांक : फेब्रुवारी १३, २०२४

PUBLIC NOTICE

MOHAMMED ISMAIL & MRS. NOOR JAHAN, That the Property as more particularly described in the Schedule ereunder, which is held by MR. SHABAZ MOHAMMED ISMAIL & MRS. NOOR JAHAN, who purchased the said Flat from MR. MOHAMMED SALIM ANSARI, as per Agreement for Sale dated 04.08.2007 who purchased the said Flat from MR. EKNATH VITHAL PAWAR, as per Agreement for Sale dated 29.04.2007 who originally purchased the Flat from M/s. PRIME DEVELOPERS. It is hereby given to the Public Notice that the Agreement for Sale executed between MR. MOHAMMED SALIM ANSARI and MR. EKNATH VITHAL PAWAR, dated 29.04.2007 in respect of Scheduled property has bee lost / misplaced and the same is untraceable and the complaint regarding the same has been reported to Mumbra Police Station vide Lost Property Registration No. 0172/2024 on dated 29.01.2024.

Therefore any person's having any claim in respect of the above referred property or part thereof by way of sale, exchange, mortgage, charge, gift, maintenance, inheritance possession, lease, tenancy, sub-tenancy, lien, license, hypothecation, transfer of title or beneficial interest under any trust right of prescription or pre-emption or under any Agreement or other disposition or under any decree order or Award otherwise claiming, howsoever are hereb requested to make the same know in writing together with supporting documents to the undersigned Advocate
Mr. N.A. Patel, Office at Flat No. 102, Building No. 4, Darul
Falah Colony, Kausa, Mumbra, Thane - 400612, within a period of 7 days (both days inclusive) of the publication hereof failing which the claim of such person's wil deemed to have been waived and /or abandoned.

"SCHEDULE"

All that piece and parcel of Residential premises bearing Flat No.02, Ground Floor, 'G' Wing, built-up area 520 sq. fts. in the building known as FARHAN APARTMENT, situated at Near Abdullah Patel Jr. College, Kausa, Mumbra, Dist. Thane - 400612, land bearing Survey No 25. Hissa No.1(Part), within the limits of Thane Municipal rporation, in the Registration District and Sub-Distric

Date: 16/02/2024 Sd/- N. A. PATEL (Advocate)

जाहीर सूचना येथे सचना देण्यात येत आहे की. श्रीमती ज्योती

जगन्नाथ गोसावी. श्री. उमेश जगन्नाथ गोसावी व श्री. मयुर जगन्नाथ गोसावी हे फ्लॅट क्र.१०२, १ला मजला, संत गाडगेबाबा को-ऑप.हौ.सो.लि. म्हणन ज्ञात सोसायटी. संत नगर कॉम्प्लेक्स बिल्डिंग नं.६. संत नगर, मनवेलपाडा रोड, विरार (पुर्व), गाव विरार, तालुका वसई, जिल्हा पालघर येथील जागेचे मालक होते. दिनांक ३ जुलै, २०१७ रोजीच्या नोंद विक्री करारनामाद्वारे श्री. जगन्नाथ गंगाराम गोसावी, श्री. उमेश जगन्नाथ गोसावी व श्री. मयुर जगन्नाथ गोसावी यांनी सदर फ्लॅट श्री. संतोष बाजीराव गुंदाल यांच्याकडून खरेदी केली होती. जगन्नाथ गंगाराम गोसावी यांचे ११ ऑगस्ट, २०२० रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात श्रीमती ज्योती जगन्नाथ गोसावी**.** श्री. उमेश जगन्नाथ गोसावी व श्री. मयर नगन्नाथ गोसावी हे कायदेशीर वारसदार आहेत जर कोणा व्यक्तीस सदर दस्तावेजांवर आणि उपरोक्त हस्तांतरणाबाबत विक्री, बक्षीस, भाडेपट्टा, वारसाहक्क, अदलाबदल, तारण, अधिभार, मालकी हक, न्यास, ताबा, कायदेशीर हक, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरुपाचा कोणताही दावा, अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात ॲंड. **मॉन्मीला कास्टो** यांच्याकडे सदर सचना प्रकाशन तारखेपासन १४ **दिवसांत** कळवावे. अन्यथा अशा व्यक्तींचे दावे सोडून दिले आहेत आणि/किंवा स्थगित केले आहेत

असे समजले जाईल.

४०१२०३.

ॲड. मॉन्सीला क्रास्टो फ्लॅट क्र.ए/१०२, चावरे आर्केड कोहौसोलि, अभिनव हॉस्पिटलच्या वर, नालासोपारा (पश्चिम)

दिनांक:१६.०२.२०२४ ठिकाण: मंबई

Astey DRUGS &

DRUGS & PHARMACEUTICALS LTD.

व्यापक औषधांचे उत्पादक व रसायने व दावकांचे विकेता

ग्रन्थ कार्यालय: १०७. २०४. सहकार भवन. ३४०/४८. एन.एन. स्टीट. मंबई-४००००९. **दर.क्र.:**०२२-६६३१३१६६. त्रोंदे. कार्यालयः ई३४, एमआयडीसी, तारापूर, बोईसर, जिल्हा ठाणे. दर.:(०२५२५) २७१०४९, ई-मेल: <u>corporate@aareydrugs.com</u>,

ई-मेलः info@aareydrugs.com, वेबसाईटः aareydrugs.com, सीआयएनः एल९९९९एमएच१९९०पीएलसी०५६५३८

						ईपीएस वगळ्
तपशिल	संपलेली	संपलेली	संपलेली	संपलेले	संपलेले	संपले
	तिमाही		तिमाही	नऊमाही	नऊमाही	2
	३१.१२.२०२३	३०.०९.२०२३	३१.१२.२०२२	३१.१२.२०२३	३१.१२.२०२२	३१.०३.२०
	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षितत	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षि
कार्यचलनातून महसूल	७६४७.६५	५७८३.१२	६२४७.१०	१८५२६.३९	२५६०७.२७	४१४२५.
इतर उत्पन्न	२९.३६	८३.५३	89.68	१८२.६१	१८९.१८	७४३.
एकूण उत्पन्न (१+२)	90.09	५८६६.६५	६२९४.९४	१८७०९.००	२५७९६.४५	४२१६८.५
खर्च खर्च						
अ. वापरण्यात आलेल्या साहित्याचा खर्च	७७२१.६०	५३३६.३३	६००६.५८	१७३९४.७०	२५४३०.८५	४१८९७.
ब. वस्तूंच्या यादीतील बदल, चालु कार्य व						
व्यापारातील साठा	(४५४.५७)	१८०.७२	(१४४.३३)	१९०.०६	-८२६.२८	(१५१३.५
क. कर्मचारी लाभार्थी खर्च	89.60	९.३७	१७.६१	४१.९९	५१.६४	८१.
ड. सर्वसाधारण प्रशासकीय खर्च	१८.०९	१६.७५	१७.१२	५३.३७	५२.९१	٠. فاح
ई. विक्री व वितरण खर्च	૮.७५	१४.४८	१४.४५	८७.६४	४४.९६	११३.
क. घसारा व वसुलीयोग्य खर्च	89.70	80.99	५५.१२	१२९.८०	१३७.३७	२८६.।
ग. वित्तीय खर्च	१०५.९७	१२६.६२	৬१.0१	३२२.०८	१८४.८९	१५७.
ह . इतर खर्च	६३.६६	४०.७१	१८२.८०	१६९.६९	३३३.११	૪५૬.
एकूण खर्च (४)	७५३०.५०	५७६५.९७	६२२०.३६	१८३८९.३३	२५४०९.४५	४१५६७.
अपवादात्मक बाब व करपुर्व नफा(+)/तोटा(-) (३-४)	१४६.५१	१००.६९	७४.५८	३१९.६७	3८७.००	६०१.
अपवादात्मक बाब	-	-	-	-	-	
करपुर्व नफा(+)/तोटा(-) (५-६)	१४६.५१	१००.६९	७४.५८	३१९.६७	3८७.००	६०१.
कर खर्च:						
अ. मागील वर्षाकरिता लघु/(वाढीव) तरतूद	-	-	-	-	-	89.0
ब. चालु कर	४४.२८	२२.२२	२५.१३	६६.५०	४५.६३	१७८.
क. स्थगित कर	-	-	-	-	-	(8.0
कालावधीकरिता नफा(+)/तोटा(-) (७-८) इतर सर्वंकष उत्पन्न (ओसीआय)	१०२.२३	68.96	४९.४५	२५३.१७	389.30	₹99.
बाब जे नफा किंवा तोटामध्ये तद्नुसार पुनवर्गिकृत नाही		_	_		_	
आयकर संबंधी बाब जे नफा किंवा तोटामध्ये तदुनुसार		_	_		_	
पुनवर्गिकृत नाही		_	_		_	
बाब जे नफा किंवा तोटामध्ये तद्नुसार पुनवर्गिकृत आहे						
		_	_		_	
आयकर संबंधी बाब जे नफा किंवा तोटामध्ये तद्नुसार						
नुनवर्गिकृत्र आहे		-	-		-	
र्कूण सर्वंकष उत्पन्न						
कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न	१०२.२३	68.56	४९.४५	२५३.१७	389.30	₹99.
उत्पन्न प्रतिभाग				١ .		
अ. मूळ ईपीएस	0.80	0.38	99.0	१.00	१.३४	٧.
ब. सौम्यिकृत ईपीएस	0.80	0.38	0.88	8.00	8.38	۶.:
भागांची संख्या	२५३८४६८४	२५३८४६८४	२५३८४६८४	२५३८४६८४	२५३८४६८४	२५३८४६
भागधारणेची टक्केवारी	१००.००%	१००.००%	१००.००%	१००.००%	१००.००%	१००.००
भरणा केलेले समभागभांडवल (दर्शनी मुल्य रु.१० प्रती)	२५३८४६८४०	२५३८४६८४०	२५३८४६८४०	२५३८४६८४०	२५३८४६८४०	२५३८४

- ... वरील निष्कर्ष हे भारतीय लेखाप्रमाण (इंड-एएस) नुसार पुनर्नमुद केले आणि ११ नोव्हेंबर, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत लेखासमितीद्वारे मान्य करून नोंदपटावर घेण्यात आले.
- . मागील वर्ष/कालावधीचे आकडे आवश्यक तेथे पूर्नगठीत केले
- . कंपनी एकमेव विभाग अर्थात औषधे व फार्मास्युटीकल्स उत्पादन व व्यापारात कार्यरत आहे आणि सर्व व्यवहार त्या संबंधी आहे. अन्य कोणताही वेगळ निष्कर्षयोग्य विभाग नसल्याने इंडएएस १०८ कार्यचलन विभागमध्ये नमुद नाही.

संचालक मंडळाच्या आदेशान्वये आरे इंग्ज ॲण्ड फार्मास्युटिकल्स लिमिटेडकरिता

दिनांक: १४.०२.२०२४

मिहीर आर. घटालीया डीआयएन:००५८१००५

पिल्लर इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड

कार्यालय क्र.२०१, १ला मजला, रघुलीला मेगा मॉल, पोईसर बस आगाराच्या मागे, कांदिवली (प.), मुंबई-४०००६७ **ई-मेल**:pillarinvestment9@gmail.com | वेबसाईट:www.pillarinvestments.in | सीआयएन:एलं६५९९३एमएच१९८२पीएलसी३३१३३० ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			संपलेली तिमाही		संपलेले	नऊ महीने	संपलेले वर्ष
अ.	तपशील	३१.१२.२३	30.09.73	38.88.88	३१.१२.२३	३१.१२.२२	३१.०३.२३
蛃.		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित
۶.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	१०४.७४	१८५.४३	८८.८७	386.68	२१६.७५	२१३.६०
٦.	कालावधीकरिता निञ्चळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक						
	आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व #)	९३.२१	१७७.९५	५२.५६	३२०.२९	११६.२९	(९१.०६)
₹.	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा)						
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब आणि/किंवा						
	अल्पाकृती व्याज पूर्व #)	९३.२१	१७७.९५	५२.५६	३२०.२९	११६.२९	(९१.०६)
٧.	करानंतर कालावधीकरिता निञ्वळ नफा/(तोटा)						
	(अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाब आणि/किंवा						
l	अल्पाकृती व्याज नंतर #)	७२.२३	११४.८५	५२.५६	२३६.२१	११६.२९	(९१.०६)
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता						
l	सर्वंकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वंकष						
	उत्पन्न (करानंतर))	७२.२३	११४.८५	५२.५६	२३६.२१	११६.२९	(९१.०६)
ξ.	समभाग भाडवल	१९८.५०	१९८.५०	१९८.५०	१९८.५०	१९८.५०	१९८.५०
७ .	राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या						
ĺ	लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे	-	-	-	-	-	९७१.९५
८.	उत्पन्न प्रतिभाग (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)						
ĺ	१. मूळ	३.६४	५.७९	२.६५	११.९०	५.८६	(४.५९)
l	२. सौमिकृत	3.58	५.७९	२.६५	११.९०	५.८६	(४.५९)

टिप: सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना कंपनीच्या www.pillarinvestments.in वेबसाईटवर आणि स्टॉक एक्सचेंजच्या www.msei.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

पिल्लर इन्व्हेस्टमेंट कंपनी लिमिटेड सही/-राशेष मेहता व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन:0८0९७१९७

ठिकाण: मंबर्ड दिनांक: १४.०२.२०२४

रॉयल इंडिया कॉपेरिशन लिमिटेड

सीआयएन: एल४५४००एमएच१९८४पीएलरमी०३२२७४ नोंदगीकृत कार्यात्मय: ३४, २रा मजला, प्लॉट ४५/४७, शांती भवन, घिरुमाई पारेख मार्ग, लाडवाडी, काळबादेवी, मुंबई, महाराष्ट्र-४००००२. ई-मेल: info@ricl.in | वेबसाईट: www.ricl.in

३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरीता एकमेव अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

						(*:লাঞ্চান)
	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेली तिमाही	संपलेले नऊमाही	संपलेले नऊमाही	संपलेले वर्ष
तपशील	३१.१२.२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२३ अलेखापरिक्षित	३१.१२.२२ अलेखापरिक्षित	३१.१२.२३ अलेखापरिक्षित	३१.१२.२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२३ लेखापरिक्षित
कार्यचलनातून एकूण उत्पन्न	९८५.६४	4८९.00	२९४९.३४	२८८४.२०	२९५५.५८	3042.0८
कर, अपवादात्मके आणि/किंवा विशेष साधारण बाबपुर्व निव्वळ नफा/(तोटा)	(३७४.४२)	(948.८0)	888.32	(488.00)	(२६७.१६)	(६८२.२३)
अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर करपुर्व निव्वळ नफा/(तोटा)	(३७४.४२)	(948.८0)	888.32	(५६४.७७)	(२६७.१६)	(६८२.२३)
करानंतर निव्वळ नफा/(तोटा)	(३७४.४२)	(94६.८०)	898.32	(५६४.७७)	(२६७.१६)	(६८२.२३)
कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर)						
आणि इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(\$08.82)	(94६.८0)	898.32	(५६४.७७)	(२६७.१६)	(६८२.२३)
भरणा केलेले समभाग भांडवल (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती)	2306.00	2306.00	230८.00	2306.00	2306.00	230८.00
राखीव (मागील लेखावर्षाच्या ताळेबंदपत्रकात दिल्यानुसार पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)	(३८५७.७९)	-	-	-	(३६६७.४४)	(३२९५.०७)
उत्पन्न प्रतिभाग (दर्शनी मुल्य रु.१०/– प्रती)						
मूळ	(٩.६२)	(0.8८)	2.98	(२.४५)	(٩.٩६)	(9.89)
सौमिकृत	(٩.६२)	(0.8८)	2.98	(२.४५)	(9.98)	(9.89)

ठिकाण : मंबर्ड

- सेबी (लिस्टिंग ऑप्ड अदर डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३१ डिसेंबर, २०२२ रोजी संपलेल्य तिमाही व नऊमाहीकरिता वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. जे लेखासमितीद्वारे आणि संचालक मंडळाद्वारे १४ फेब्रुवारी, २०२४ रोजी झालेल्या समेत मान्य
- करण्यात आले आणि कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकाद्वारे मर्यादित पुनर्विलोकनावर अवलंबून आहे. वित्तीय निष्कर्षाचे संपुर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com व कंपनीच्या www.ricl.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मंडळाच्या आदेशान्वरे रॉयल इंडिया कॉर्पोरेशन लिमिटेडकरित

सही/ नितीन गुजराल व्यवस्थापकीय संचालव (डीआयएन: ०८१८४६०५)

दिनांक: १६.०२.२०२४ ठिकाण: पालघर/विरार/ठाणे

उाणे, महाराष्ट्र- ४०१२०३ येथील सर्व भाग व खंड.

100001190

इंडिया होम लोन लिमिटेड

सीआयएनः एल६५९१०एमएच१९९०पीएलसी०५९४९९ नोंद. कार्या: ५०४/५०४ए, निर्मल एक्स्टासी, ५वा मजला, जटाशंकर दोस्सा रोड, मुलुंड (५), मुंबई-४०००८०. दूर::०२२-२५६८३३५३/५४/५५, ई-मेल:ihll@ymail.com, वेबसाईट: www.indiahomeloan.co.in ३१.१२.२०२३ रोजी संपलेल्या तृतीय तिमाही व नऊमाहीकरीता अलेखापरिक्षीत वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

अ.		संपलेली तिमाही (संपलेले ३ महिने)	संपलेले कालावधी करिता वर्ष ते तारीख आकडे	मागील वर्षात संपलेले संबंधित ३ महिने
क्र.	तपशील	३१.१२.२०२३	३१.१२.२०२३	३१.१२.२०२२
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	२९६.३२	800.008	६४८.८९
₹.	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(99८.0३)	(933.00)	97.07
З.	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(994.84)	(१३३.४६)	9८.८9
8.	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा)(करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	(998.84)	(939.89)	99.85
4	भरणा केलेले समभाग भांडवल	9826.96	987८.9८	987८.9८
ξ.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/- प्रत्येकी)	90.00	90.00	90.00
(9.	मूळ सौमिक्त	-0.69 -0.69	-0.93 -0.93	0.93

रण्यात आलेली त्रैमासिक अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३१.१२.२०२३ रोजी संपलेल्य नृतीय तिमाही व नऊमाहीकरिता वित्तीय निष्कर्ष बीएसई लिमिटेडच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्य vww.indiahomeloan.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे

सही/ महेश एन. पुजार

व्यवस्थापकीय संचालव

(रु.लाखात

ठिकाण: मुंबई

INDIA HOME LOAN LTD.

सूचना

येथे सर्वसामान्य जनतेस सूचना देण्यात येत आहे की, सौ. सुहिता समीर हिर्लेकर आणि श्री. समीर धोंडू हिर्लेकर हे फ्लॅट क्रमांक १४१२, १४वा मजला, छत्रपती शिवाजी गिरणी कामगर कोहौसोलि, रामभाऊ भोगले मार्ग. घोडपदेव. माझगाव. मंबई - ४०००३३ चे मालक आहेत. ज्यांनी बँकेच्या नावे सदर मालमत्ता तारण ठेवण्याकरिता आयडीबीआय बँक लिमिटेडशी संपर्क साधला आहे. सीताराम रुमाजी बिर्जे यांनी म्हाडाच्या गिरणी कामगार गहनिर्माण योजनेंतर्गत सदनिका क.१४१२ वाटप केल्याच्या नोंदींवर हे आहे. सीताराम रुमाजी बिर्जे यांचे दि.२६.०१.२००५ रोजी निधन झाले आणि त्यांच्या पश्चात श्रीमती लक्ष्मीबाई सीताराम बिर्जे त्यांची एकमेव कायदेशीर वारस आहेत, म्हाडाच्या वाटपाची पहिली सूचना फ्लॅट क्र. १४१२ हे श्रीमती लक्ष्मीबाई सीताराम बिर्जे (सीताराम रुमाजी बिर्जे) यांना वाटप करण्यात आली. दिनांक २८.०३.२०१४ रोजी मुंबईच्या जिल्हाधिकाऱ्यांनी श्रीमती लक्ष्मीबाई सीताराम बिर्जे, विद्याधर सीताराम बिर्जे आणि अश्विनी चंद्रकांत नागवेकर आणि सुनील सीताराम बिर्जे आणि मनीष सीताराम बिर्जे, दिनांक १९.०४.२०१४ (बीबीई-४-१७८२-२०१४) च्या नोंदणीकृत प्रकाशन कराराद्वारे यांना कायदेशीर वारस प्रमाणपत्र जारी केले, विद्याधर सीताराम बिर्जे आणि अश्विनी चंद्रकांत नागवेकर आणि सुनील सिताराम बिर्जे आणि मनीष सिताराम बिर्जे यांनी फ्लॅट क्र. १४१२ हे लक्ष्मीबाई सीताराम बिर्जे यांना तात्पुरते ऑफर लेटर- पीओएल दिनांक १८.०७.२०१४ रोजी म्हाडाने लक्ष्मीबाई सीताराम बिर्जे (कायदेशीर वारस), सीताराम रुमाजी बिर्जे (गिरणी कामगार) यांच्या नावाने जारी केले, अश्विनी चंद्रकांत नागवेकर पूर्वीची रजनी सीताराम बिर्जे यांचे दि.०७.११.२०१५ रोजी निधन झाले, तिच्या पश्चात तिचे कार्यदेशीर वारस चंद्रकांत सुदाम नागवेकर आणि श्री. दिपेश चंद्रकांत नागवेकर आणि श्री. रुपेश चंद्रकांत नागवेकर आणि श्री. पंकज चंद्रकांत नागवेक हे आहेत. लक्ष्मीबाई सीताराम बिर्जे (कायदेशीर वारस) सीताराम रुमाजी बिर्जे (गिरणी कामगार) यांच्या नावाने म्हाडाने जारी केलेले दि.२१.०४.२०१५ चे वाटप पत्र, फ्लॅट क्र.१४१२ च्या संदर्भात भरलेल्या मुद्रांक शुल्कासह ताबा पत्र व ताबा पावतीसह दिनांक २१.०४.२०१५ रोजी म्हाडाने लक्ष्मीबाई सीताराम बिर्जे यांच्या नावाने जारी केले. श्रीमती लक्ष्मीबाई सीताराम बिर्जे यांचे दि.२०.०४.२०१७ रोजी निधन झाले, त्यांच्या पश्चात विद्याधर सीताराम बिर्जे आणि सुनील सिताराम बिर्जे आणि मनीष सिताराम बिर्जे आणि दिवंगत अश्विनी चंद्रकांत नागवेकर पूर्वीची रजनी सिताराम बिर्जे हे त्यांचे कायदेशीर वारस. दस्तऐवज क्र.बीबीई-२-५३२०-२०१८ अंतर्गत दिनांक २७.०४.२०१८ रोजी नोंदणीकृत प्रकाशन करारनामा विद्याधर सीताराम बिर्जे आणि मनीष सिताराम बिर्जे यांच्यात फ्लॅट क्र. १४१२ बाबत सुनील सीताराम बिर्जे यांना रिलीझ म्हणून दस्तऐवज क्र.बीबीई-२-१२४७७-२०१९ अंतर्गत दिनॉक १६.११.२०१९ रोजी नोंदणीकृत रिलीज कराराद्वारे श्री.चंद्रकांत सुदाम नागवेकर आणि श्री. दिपेश चंद्रकांत नागवेकर आणि श्री. रुपेश चंद्रकांत नागवेकर आणि श्री. पंकज चंद्रकांत नागवेकर, फ्लॅट क्र. १४१२ ते श्री. सुनील सीताराम बिर्जे, म्हाडाने सुनील सीताराम बिर्जे यांच्या नावाने जारी केलेले दिनांक ०३/०३/२०२९ चे हस्तांतरण पत्र, बीबीई-२-२६३६५-२०२३ दस्तऐवज क्र. बीबीई-२-२६३६५-२०२३ अंतर्गत दिनांक २१/१२/२०२३ च्या विक्रीसाठी नोंदणीकृत करारनामा. विक्रेता म्हणून सुनील सीताराम बिर्जे यांनी फ्लॅट क्र. १४९२ हे सौ. सुहिता समीर हिर्लेकर आणि श्री. समीर धोंडू हिर्लेकर इतर भाग म्हणून, अशा प्रकारे, विक्री, देवाणघेवाण, गहाण, शुल्क, भेट, ट्रस्ट, वारसा, भाडेपद्टा, धारणाधिकार, भाडेकरार, परवाना, विकास हक, सुलभता किंवा अन्यथा याद्वारे आवश्यक असलेल्या कोणत्याही मार्गाने किंवा त्या दकानाविरुद्ध कोणताही दावा असलेली कोणतीही व्यक्ती खालील तारखेपासून सात दिवसांच्या आंत खालील पत्त्यावर आधारभूत कागदपत्रांसह लेखी कळवावे, अन्यथा असा कोणताही दावा अस्तित्वात नाही हे मान्य केले जाईल आणि जर असेल तर तो माफ केला जाईल.

मुंबई, दिनांक १६ फेब्रुवारी २०२४

मे.जी.एच.शुक्ला अँड कं. (वकिल व नोटरी) कार्यालय क्र.३०, ३रा मजला, इस्लाम भवन, अकबरलीस मेन्स समोर, व्ही.एन.रोड, फाउंटन, मुंबई-४०० ००१.



हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड

संपर्क पत्ताः कार्यात्प क्र.बी-३०५, बीएसईएस टेक पाके, त्याँट क्र.३१/५ व ३४/५ए, क्षेक्टर ३०ए, वाशी रेल्वे स्टेशन समीर, वाशी, नवी गुंबई, गहाराष्ट्र-४००७०३. नॉक्यीकृत कार्यात्पः ९९, कम्युनिटी केन्टर, बसंत लोक, वसंत विहार, ज्यु दिक्की-११००५७. HeroHousing दू::0११-४१६७०००, देवा में प्रमानं १९०० १८ ८८००, ई-मेल्स-१८८८णाल ट्टन्विनशां ती तिला, Finance वेबसाईट::www.herohousingfinance.com,सीआवायत्य:वु६५१९२ढीएल२०१६पीएलसी३०१४८

ताबा सूचना (स्थावर मालमत्तेकरिता) (सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ च्या नियम ८(१) सहवाचिता परिशिष्ट ४ नुसार)

न्याअर्थी, खालील स्वाक्षरीकर्ता हे सिक्युरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्क्शन ऑफ फिनान्शियल ॲसेटस ॲन्ड एनफोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ अंतर्गत **हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड**चे प्राधिकृत अधिकारी आहेत आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स. २००२ च्या नियम ३ सहवाचिता कलम १३(१२) अन्वये असलेल्या अधिकाराअंतर्गत त्यां वितरीत केलेल्या मागणी सूचनेनुसार कर्जदारांना सदर सूचना प्राप्त तारखेपासून ६० दिवसांच्या आत खालील सूचनेत नमुद रक्कम जमा करण्यास सांगण्यात आले होते.

कर्जदार यांनी सदर रकमेचा भरणा करण्यास कसूर केली असल्याने, सदर सूचना कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस देण्यात येत आहे की, अधोहस्ताक्षरितांनी सदर सिक्युरिटी इंटरेस्ट (एनफोर्समेन्ट) रूल्स, २००२ च्या कलम १३ चे उपकलम (४)

वरनामित विशेषतः कर्जदार आणि सर्वसामान्य जनतेस येथे सावध करण्यात येते की, सदर जंगम मालमत्तेसह कोणताः यवहार करू नये आणि सदर मालमत्तेसह खालील स्वाक्षरीकर्त्यांच्या अनुमतीशिवाय व्यवहार केलेला असल्यास त्यांनी **हीरो हौसिंग फायनान्स लिमिटेड** यांच्याकडे देय रक्कम आणि त्यावरील व्याज जमा करावे.

कर्जदार यांचे लक्ष वेधण्यात येत आहे की, कायद्याच्या कलम १३ चे उपकलम (८) च्या तरतूदीनुसार प्रतिभूत मालम

वाकायण्याताठा य			
कर्ज खाते	कर्जदार/कायदेशीर	मागणी सूचना दिनांक/मागणी	ताबा दिनाक
क .	वारसदार/कायदेशीर	सूचनेनुसार रक्कम	(रचनात्मक/
	प्रतिनिधीचे नाव		वास्तविक)
HHFMUMHOU	राजू साह, पवन साह	२२.११.२०२३, २२.११.२०२३	१३.०२.२०२४
20000007083		रोजी रु.२१,९४,३५९/-	(सांकेतिक)
प्रतिभूत मालमत्ता/	स्थावर मालमत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र	मांक बी-६०१, सहाव्या मजल्यावरील बी विं	गमध्ये, क्षेत्रफळ ३३१.७६

चौ. फट कार्पेट क्षेत्र (बाल्कनीच्या क्षेत्रासह) श्रीनाथ नगर इमारत क्र.१ म्हणन ज्ञात इमारतीमध्ये, जमीन बेअरिंग सब क्र.२५०, गाव-निलेमोर, तालुका वसई, जिल्हा पालघर, ठाणे, महाराष्ट्र- ४०१२०३ वर बांधकामित, चतुसिमा: उत्तर: अंतर्ग रस्ता, पर्व: खला भखंड, दक्षिण: नाला, पश्चिम: खला भखंड

	, , , , , , ,	~	
	रवी महेश शिकारी, शिकारी	२२.११.२०२३, २२.११.२०२३	१३.०२.२०२४
20000011688	,	रोजी रु. २८, २५, ३१७/-	(सांकेतिक)
	शिकारी		

प्रतिभूत मालमत्ता, स्थावर मालमत्तेचे वर्णन: फ्लॅट क्र. २०२, दुसऱ्या मजल्यावर, सी-विंग मध्ये मोजमापन क्षेत्र ५२५ चौ. फूट, म्हण्जे ४८.७९ चौ.मी. (बिल्ट अप क्षेत्र) गार्डन ब्ह्यू अपार्टमेंट म्हणून ज्ञात इमारतीत आणि गार्डन ब्ह्यू को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी म्हणून ज्ञात सोसायटीमध्ये, एनए जिमन बेआरंग प्लॉट क्र. ४७, ५९ आणि ६० वर बांधकामित, सर्व्हे क्र.४०२-ए, हिस्सा क्र.१, विरार, तालुका वसई, विरार पश्चिम - ४०१ ३०३, जि.पालघर, उप-नोंदणी वसई, महाराष्ट्रच्य ह़द्दीत येथील सर्व भाग व खंड.

HHFMUMHOU 19000005886	आशुतोष एस शुक्ला,	२२.११.२०२३, २२.११.२०२३	१३.०२.२०२४
17000003000	शकु तला एस शुक्ला, सुरेश	रोजी रु. २९,५४,१६०/-	(सांकेतिक)
	र्ज शुक्ला		

प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्तेचे वर्णन: फ्लंट क्रमांक २०४, दुसऱ्या मजल्यावर, मोजमाप क्षेत्र ६२५ चौ.फू. (बिल्ट अप क्षेत्र) फेज २ मध्ये, भामिनी संकुल म्हणून ज्ञात इमारत, दि. २८/१०/२०१२ रोजी मंजूर आराखड्यानुसार इमारत क्रमांक १ आता सुधारित दि.०९/०६/२०१५ रोजी मंजूर योजनेत इमारत क्रमांक ५ मध्ये बदल झाला आहे, जुने सर्व्हे क्र. ३०५ जिमनीवर बांधकामित, नवीन सर्व्हे क्र.३४९, हिस्सा क्र.१, गाव: जुचंद्र, गाव जुचंद्र, नायगाव (पू), तालुका वसई, जि. गलघर, उपनिबंधक वसई तालुका, वसई यांच्या परिसरात येथील सर्व भाग व खंड.

HHFMUMHOU 22000028880		२७.११.२०२३, २२.११.२०२३ रोजी रु.१९,३९,२०३/-	१३.०२.२०२४ (सांकेतिक)
	स्थावर मालमत्तेचे वर्णन: फ्लॅट बेअरिं		
	चौ.मी.), श्री सदगुरु कृपा को-ऑप हो।		

नर्ल्हे क्र.२०, हिस्सा क्र.२, सागाव, डोंबिवली (पूर्व), तालुका कल्याण, जिल्हा-ठाणे, महाराष्ट्र येथील सर्व भाग व खंड २२.११.२०२३, २२.११.२०२३ लक्ष्मण शिवानी कोटगी. मंजीवनी कोटगी रोजी र.२०,००,५३२/-

ı	प्रातभूत मालमत्ता/ स्थावर मालमत्तच वणन: पारसर आाण स्वतःचा रचना, फ्लट क्र. २०२ दुसऱ्या मजल्यावर, ए-ावगमध्य,
l	मोजमाप क्षेत्र ६४५ चौ.फू. (बिल्टअप), ओम मानस प्लाझा को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटी लिमिटेड म्हणून ज्ञात इमारतीत,
l	इमारत क्र. १, नांदिवली, मलंग रोड, होली क्रॉस शाळेच्या मागे, कल्याण पूर्व, जि. ठाणे-४२१३०६, बेअरिंग सर्व्हे नं. १६,
l	हिस्सा क्र. २बी, गाव नांदिवली टार्फे अंबरनाथ, तालुका-कल्याण, जिल्हा ठाणे आणि हद्दीतील ग्रामपंचायत नांदिवली टार्फे
l	अंबरनाथ (कल्याण-डोंबिवली महानगरपालिका) आणि उप-नोंदणी जिल्हा कल्याण आणि नोंदणी जिल्ह्यात ठाणे, महाराष्ट्र
l	येथील सर्व भाग व खंड.

२२.११.२०२३, २२.११.२०२३

रोजी र.२१,०८,००२/-

प्रतिभृत मालमता/स्थावर मालमतेचे वर्णन: फ्लंट क्र.३०१/इमारत क्र.जी-६, क्षेत्रफळ २७६ ची. फूट. कारपेट (म्हणजे ३०.७८ ची. मीटर. बिल्ट अप), रश्मीस स्टार सिटी जी-१/२/३/४/५/६ कोहौसोलि म्हणून ज्ञात इमारतीच्या तिसऱ्या गावर, जुने सर्व्हे क्र. ३३२/१(पी) वर बांधकामित, नवीन सर्व्हे क्रमांक ३६८ हिसा क्रमांक १(अ), जुना सर्व्हे क्र. ३३२ २(पी), नवीन सर्व्हें क्र.२६८ हिस्सा क्र. २(अ), जुना सर्व्हें क्र.२२८६, नवीन सर्व्हें क्र.२६८, हिस्सा क्र.६, गावार वसलेले- जुचंद्र नावगाव पूर्व, ता. वसई, जिल्हा- पालघर, महाराष्ट्र- ४०१२०८ येथील सर्व भाग व खंड.

HHFVRRHOU 23000031724		र्ख रोजी रु.२०,५०,५६०/-				
प्रतिभूत मालमत्ता/स्थावर मालमत्तेचे वर्णन: दुकान/फ्लंट क्रमांक ए-१०२, पहिल्या मजल्यावर बिल्ट अप क्षेत्र ५५० चौ.						
फूट म्हणजे ३५.१० चौ. मीटर (बाल्कनी आणि पायऱ्यांच्या क्षेत्रासह), वरद विनायक अपार्टमेंट इमारत क्र.६ म्हणून ज्ञात						
इमारतीमध्ये, जिम	न बेअरिंग सर्व्हे क्र.१२७ हिस्सा क्र.४ वर ब	ांधकामित, गाव-सोपारा, तालुका- व	ासई, जिल्हा- पालघर,			

लता एस चौरसिया रोजी रु.१४,२१,८७९/-(सांकेतिक) **प्रतिभृत मालमत्ता/स्थावर मालमत्तेचे वर्णन:** निवासी फ्लॅट क्र.१०६, पहिल्या मजल्यावर, क्षेत्रफळ ५४० चौ. फूट बिल्ट अप क्षेत्र, शिव पार्वती म्हणून ज्ञात इमारतीत, जिमन बेअरिंग सर्व्हें क्र.१९, हिस्सा क्र.२ बी, ५०० चौ. मीटर १५०० चौ.मी. च्या

मरळ गाव विड्रल नगर, मीजे म्हारळ ता.कल्याण, जि. ठाणे, ग्रामपंचायत म्हारळच्या हद्दीत, नोंदणी जिल्हा ठाणे आणि उप-नोंदणी जिल्हा कल्याण येथील सर्व भाग व खंड आणि खालीलग्रमाणे चतुसिमा :- पूर्वेकडे वा त्या दिशेने: श्री. जोशी यांची

।।लमत्ता, पश्चिमेकडे वा त्या दिशेने: गटर,दक्षिणेकडे वा त्या दिशेने: मेन रोड,उत्तरेकडे वा त्या दिशेने: मोहन टॉवर इमारत

सही/- प्राधिकृत अधिकारी हिरो हौसिंग फायनान्स लिमिटेडकरिता

तिकाण: मंबर्ड

तारीख: १४.०२.२०२४



विपुल ऑर्गेनिक्स लिमिटेड _. सीआयएन : L24110MH1972PLC015857

नोंदणीकृत कार्यालय : १०२, अंधेरी इंडस्ट्रियल इस्टेट, ऑफ. वीरा देसाई रोड, अंधेरी पश्चिम, मुंबई – ४०० ०५३ कॉर्पोरेट कार्यालय : बी ६०३ - अ, कॅलेडोनिया, साहार रोड,ऑफ, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे, अंधेरी (ईस्ट), मुंबई - ४०००६९ दूर. क्र. ०२२–६६१३९९९ फॅक्स क्र. ०२२ – ६६१३९९७७/७५ ई–मेल : info@vipulorganics.com वेबसाइट : www.vipulorganics.com

> ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही आणि संपलेल्या नऊ महिन्यांकरिता एकमेव आणि एकत्रित अलेखापरीक्षित वित्तिय अहवालाचा निष्कर्ष

	(रु. लाखामध्य इपाएस वगळता)							
अनु.	तपशिल		एकमेव			एकत्रित		
	·	तिमाही अखेर		संपलेले	तिमाही अखेर		संपलेले	
क्र.				नऊ महिने			नऊ महिने	
		३१.१२.२०२३	३१.१२.२०२२	३१.१२.२०२३	३१.१२.२०२३	३१.१२.२०२२	३१.१२.२०२३	
		अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न (निव्वळ)	३७६१.००	२,७८८.४९	११,०४४.९९	३७६१.००	२,७८८.४९	११०४४.९९	
२	कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा)							
	(कर, अपवादात्मक आणि / किंवा विशेष साधारण बाबीनंतर)	१३०.४९	१५.१८	३०७.६६	१३०.२५	१४.५७	३०६.८०	
3	करापूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा)							
	(कर, अपवादात्मक आणि / किंवा विशेष साधारण बाबीनंतर)	१३०.४९	१५.१८	३०७.६६	१३०.२५	१४.५७	३०६.८०	
४	कर पश्चात कालावधीकरिता निव्वळ नफा / (तोटा)							
	(कर, अपवादात्मक आणि / किंवा विशेष साधारण बाबीनंतर)	७९.९१	१२.९४	२२७.५२	७९.६७	१०.६२	२२६.६६	
ч	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीकरिता							
	समाविष्ट नफा / तोटा आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्त्र (कर पश्चात)	७८.६९	११.७८	२२३.८६	७८.४५	९.४६	२२३.००	
ξ	समभाग भाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)	१२९१.१९	१२८१.१९	१२९१.१९	१२९१.१९	१,२८१.१९	१,२९१.१९	
૭	राखीव (मागील लेखावर्षाच्या ताळेबंद पत्रकात दिल्यानुसार							
	पुर्नमुल्यांकित राखीव वगळून)	0	0	0	0	0	0	
۷	उत्पन्न प्रतिभाग (१०/- प्रत्येकी)							
	(अ) सौमिकृत	०.६२	०.१०	१.७७	०.६२	०.०६	१.७६	
	(ब) पायाभूत	०.६२	०.१०	१.७७	०.६२	०.०६	१.७६	

- १. ३१ डिसेंबर २०२३ रोजी संपलेल्या त्रैमासिक आणि नऊ महिन्यांसाठी वरील अहवाल अलेखापरिक्षित आर्थिक परिणांमाचे लेखापरिक्षण समितीद्वारे पुनरावलोकन केले गेले आणि संचालक मंडळाने १४ फेब्रुवारी, २०२४ रोजी झालेल्या सभेत मान्यता दिली. कंपनीच्या वैधानिक लेखापरीक्षकांनी त्याचे "मर्यादित पुनरावलोकन" केले
- Ind AS- 108- ऑपरेटिंग सेगमेंटमध्ये परिभाषित केल्यानसार "व्यवस्थापन दष्टिकोना" वर आधारीत. कंपनी एकाच विभागात काम करते जसे की डायस्टफ, ऑरगॅनिव
- पिगमेंट्स आणि ऑरगॅनिक इंटरमीडिएट्स, त्यामुळे विभागनिहाय माहितीचे प्रकटीकरण लागू होणार नाही. मंगळवार, १७ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या मंडळाचे रु. १,००,००० चे इक्विटी शेअसंचे वाटप केले. १,००,००० बॉरंट्सचे रुपांतरण केल्यावर प्रत्येकी १०/ कंपनीच्या प्रवर्तक गटाला १,००,००० वॉरंटस् प्राधान्याच्या आधारावर रोख रक्कमेसाठी रु. १११/– प्रति शेअर (रु. १०१/– प्रति शेअरच्या प्रीमियमसह).
- कंपनीच्या संचालक मंडळाने गुरुवार, २५ जानेवारी, २०२४ रोजी झालेल्या बोर्डाच्या सभेत आणखी १,००,००० इविवटी शेअर्सचे वाटप केले. १,००,० वॉरंटसचे रुपातरण केल्यावर प्रत्येकी रु. १०/- कंपनीच्या प्रवर्तक गटाला १,००,००० वॉरंट्स प्राधान्याच्या आधारावर रोख रक्कमेसाठी रु.१११/- प्रति शेअर (रु

१०१/- प्रति शेअरच्या प्रीमियमसह). . सध्याच्या कालावधीच्या सादरीकरणाची पृष्टी करण्यासाठी आवश्यक वाटेल तेथे मागील कालावधीच्या आकडयांची पुर्नरचना / पुन : गटीकरण करण्यात आले आहे. आर्थिक परिणामांचे सर्व आकडे ईपीएस वगळता जवळच्या लाख रुपयांपर्यंत पूर्ण केले गेले आहेत.

विपल ऑर्गेनिक्स लिमिटेडकरित विपूल पी. शाह व्यवस्थापिकय संचालक

दिनांक : १४ फेब्रुवारी, २०२४

डीआयएन : ००१८१६३६

र्जिदाल ड्रिलिंग आणि इंडस्ट्रीज लिमिटेड

नोंदणीकृत कार्यालय: पाईप नगर, गाव- सकेली, एन.एच.१७, बी.के.जी. रोड, तालका रोहा, जि. रायगड - ४०२१२६, महाराष्ट्र, **दूर.:** ०२१९४-२३८५११, २३८५१२, २३८५६७, २३८५६ **फॅक्स:** ०२१९४-२३८५१३; . **कॉर्पोरेट कार्यालय:** प्लॉट क्र.३०, संस्थात्मक सेक्टर-४४, गुरुग्राम-१२२००३, हरियाणा अंतरिम कॉर्पोरेट कार्यालय : प्लॉट क्र. १०६, संस्थात्मक सेक्टर-४४, गुरुग्राम-१२२००३ हरियाणा

द्र.: +९१ १२४ ४६२४०००, २५७४३२६, २५७५६२६ **फॅक्स**ः +९१ १२४ २५७४३२७; **ई-मेलः secretarial@lindaldrilling.in, वेबसाईटः** www.jindal.com, **सीआयएनः** एल२७२०१एमएच१९८३पीएलसी२३३८१३

टपाल मतदान सूचना आणि ई-वोटिंग माहिती

येथे सचना दिली जाते की, जिंदाल डि्लिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेड (कंपनी) सामान्य ठरावावर रिमोट ई-व्होटिंगद्वारे टपाल मतदानाद्वारे डिस्कव्हरी ड्रिलिंग प्र.लि. सह सामग्री संबंधित पक्ष व्यवहारांच्या मंजुरीकरिता कंपनीच्या सदस्यांची मान्यता घेत आहे.

ही टपाल मतदान सूचना आणि स्पष्टीकरणात्मक विधान कंपनीच्या www.jindal.com या वेबसाइटवर, नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) च्या वेबसाइटवर www.evoting.nsdl.com आणि स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाइटवर म्हणजेच बीएसई लिमिटेड ('बीएसई') www.bseindia.com वर आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड ('एनएसई') www.nseindia.com वर उपलब्ध आहे

कंपनी कायदा. २०१३ च्या तरतुर्दीचे पालन करून आणि सर्वसाधारण परिपत्रक क्रमांक १४/२०२० दिनांक ०८ एप्रिल २०२०, १७/ २०२० दिनांक १३ एप्रिल २०२०, २२/२०२० दिनांक १५ जून २०२०, ३३/२०२० दिनांक २८ सप्टेंबर २०२०, ३९/२०२० दिनांक ३१ डिसेंबर २०२०, १०/२०२१ दिनांक २३ जून २०२१, २०/२०२१ दिनांक ०८ डिसेंबर २०२१, ०३/२०२२ दिनांक ०५ मे २०२२, ११/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ आणि ०९/२०२३ दिनांक २५ सप्टेंबर २०२३ रोजी सहकार मंत्रालयाने जारी केलेले ('एमसीए परिपत्रक') नुसार कंपनीने बुधवार, १४ फेब्रुवारी २०२४ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने टपाल मतदान सचना पाठवली आहे, ज्यांचे ई-मेल पत्ते कंपनी / डिपॉझिटरीजमध्ये शुक्रवार, ९ फेब्रुवारी २०२४ रोजी नोंदणीकृत आहेत ('कट-ऑफ तारीख') त्यानुसार टपाल मतदान फॉर्म आणि भरणा केलेले व्यवसाय प्रतिसाद लिफाफ्यासह सूचनेची वास्तविक प्रत पाठविली गेली नाही

कंपनीने आपल्या सदस्यांना रिमोट ई-व्होटिंग सुविधा देण्यासाठी एनएसडीएल ची सेवा प्रदान केली आहे. रिमोट ई-वोटिंग कालावधी गुरुवार, १५ फेब्रुवारी २०२४ रोजी सकाळी ९:०० वा. (भाप्रवे) सुरू होईल आणि शुक्रवार, १५ मार्च, २०२४ रोजी संध्याकाळी ५:०० वा. (भाप्रवे) समाप्त होईल. रिमोट ई-व्होटिंग पध्दत तदनंतर एनएसडीएलद्वारे अक्षम केले जाईल. सदस्यांचे मतदानाचे अधिकार हे कट ऑफ तारखेनुसार कंपनीच्या भरणा केलेल्या इकिटी भाग भांडवलामधील त्यांच्या शेअर्सच्या प्रमाणात असतील. एकदा ठरावावर मतदान झाले की, सभासद नंतर त्यात बदल करू शकणार नाहीत. कुपया लक्षात घ्या की, सदस्यांच्या संमती/असहमतीचा संवाद रिमोट ई-वोटिंग प्रणालीद्वारे होईल. केवळ तेच सदस्य, ज्यांची नावे डिपॉझिटरीजद्वारे ठेवलेल्या सदस्यांच्या नोंदणी/ लाभार्थी मालकांच्या यादीत नोंदविली गेली आहेत, कट-ऑफ तारखेनुसार, तेच रिमोट ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत देण्यास पात्र असतील.

न्या सदस्यांनी आपला ई-मेल पत्ता कंपनी/आरटीए/डिपॉझिटरीकडे नोंदणीकृत केलेला नाही ते आता अलंकित असाइनमेंट्स लिमिटेडला विनंती पाठवुन किंवा rta@alankit.com वर ईमेल करून नोंदणी करू शकतात. डीमॅट स्वरूपात शेअर्स धारण करणाऱ्या सदस्यांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा ई-मेल पत्ता त्यांच्या डिपॉझिटरी सहभागींकडेच नोंदवावा. नोंदणीकृत ई-मेल पत्ता भविष्यातील संप्रेषणे पाठवण्यासाठी वापरला जाईल

कोणत्याही शंका असल्यास, तुम्ही www.evoting.nsdl.com च्या डाउनलोड विभागात उपलब्ध भागधारकांसाठी वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि भागधारकांसाठी ई-व्होटिंग वापरकर्ता पुस्तिका पाह् शकता किंवा ०२२-४८८६ ७००० २४९९ ७००० वर कॉल करा किंवा सुश्री पल्लवी म्हात्रे, वरिष्ठ व्यवस्थापक, एनएसडी याना evoting@nsdl.com वर विनंती पाठवा.

कंपनीच्या संचालक मंडळाने संपूर्ण टपाल मतदान प्रक्रिया रिमोट ई-वोटिंगद्वारे निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्याकरिता तपासणीस म्हणून श्री. राजेश गुप्ता, कार्यरत कंपनी सचिव (सीपी: २६२५८, एफसीएस: ४८७०) यांची नियुक्ती केली आहे.

टपाल मतदानाचा निकाल रिमोट ई-वोटिंगच्या समाप्तीपासून दोन कामकाजाच्या दिवसांत घोषित केला जाईल. तपासणीसांच्या अहवालासह नमूद केलेले निकाल कंपनीच्या www.jindal.com या वेबसाईटवर टाकले जातील आणि एनएसडीएल च्या www.evoting.nsdl.com या वेबसाइटवर आणि स्टॉक एक्सचेंजला ते एकाच वेळी कळवले जाईल.

जिंदाल ड्रिलिंग आणि इंडस्ट्रीज लिमिटेडकरिता

ठिकाण: गुरुग्राम दिनांक : १४ फेब्रुवारी २०२४



पवन कुमार रस्तागी मुख्य वित्तीय अधिकारी



क्षितीज पॉलीलाईन लिमिटेड

सीआयएन: एल२५२०९एमएच२००८पीएलसी१८०४८४ नोंदणीकृत कार्यालय: ८, सोना उद्योग, पारसी पंचायत रोड, अंधेरी (पुर्व), मुंबई शहर, मुंबई-४०००६९, महाराष्ट्र, भारत. ई-मेल:compliance@kshitijpolyline.co.in, वेबसाइट:www.kshitijpolyline.co.in ३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल (सेबी (एलओडीआर) रेग्युलेशन्स २०१५ चे नियम ४७(१)(बी) पहा)

३१ डिसेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व नऊमाहीकरिता अलेखापरिक्षित एकमेव वित्तीय निष्कर्षांचा अहवाल

	(रुपये लाखात ईपीएस व्यतिरिक्त)							
अ. क्र.		संपलेली तिमाही	वर्ष ते तारीख आकडे (संपलेली नऊमाही)	मागील वर्षात संपलेली संबंधित तिमाही	संपलेले मागील वर्ष			
	तपशील	३१.१२.२०२३ अलेखापरिक्षित	३१.१२.२०२३ अलेखापरिक्षित	३१.१२.२०२२ अलेखापरिक्षित	३१.०३.२०२३ लेखापरिक्षा			
9	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	9842.02	४५५२.१७	१६३४.८९	380८.२0			
२	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/र्किवा विशेष साधारण बाबपूर्व#)	(323.33)	(५३८.२४)	90.94	६८.९ ७			
3	करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	२२९.५१	१४.६ ०	90.94	६८.९७			
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर#)	२२७.९१	9.40	90.६७	४५.२६			
4.	सहकारी कंपनीकडील नफ्याचा हिस्सा	0.00	0.00	0.00	0.00			
Ę	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता सर्वकष नफा/(तोटा) (करानंतर) आणि इतर सर्वकष उत्पन्न (करानंतर))	२२७.९१	9.40	90.६७	४५.२६			
(J	समभाग भांडवल	५०६५.२५	५०६५.२५	9093.04	५०६५.२५			
۷	राखीव (पुनर्मुल्यांकित राखीव वगळून) मागील वर्षाच्या ताळेबंदपत्राकानुसार	९६२.३४	९६२.३४	८४४.९४	८७३.६६			
9	प्रतिशेक्षर उत्पन्न (प्रत्येकी रु.२/-) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता) १. मूलभूत (रु.) २. सीम्पीकृत (रु.)	0.08	0.00	0.99 0.99	0.09			

वर्ष ते तारीख तिमाही आकडे (संपलेली संपलेली मागील वर्ष नऊमाही) पंबंधित तिमार्ह तपशील 39.92.2023 39.92.2023 39.92.2022 39.03.2023 अलेखापरिक्षित अलेखापरिक्षित अलेखापरिक्षाित लेखापरिक्षित उलाढाल २७४९.२८ ३३९७.५३ करपुर्व नफा २२५.५४ 23.08 39.38 ६८.९८ करानंतर नफा 223.88 92.88 98,48 ४५.२६

सदर वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि तदनंतर १४ फेब्रुवारी, २०२४ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य

संबंधीत कालावधीचे आकडे हे आवश्यक आहे तेथे पुर्नगठीत/पुनर्वर्गीकृत/पुर्ननमुद केले आहेत.

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्यूलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. त्रैमासिक/वार्षिक वित्तीय निष्कर्षाचे संपुर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

क्षितीज पॉलीलाईन लिमिटेडकरित

महेंद्र कुमार जैन **संचा**लव

डीआयएन:०९७६५५२६